

Jet Freight Logistics Limited

An NSE & BSE Listed Company ISO 9001:2015 Certified CIN: L63090 MH 2006 PLC 161114 IATA No.: 14/3-4781

Date: 03.09.2024

To, Listing Department, National Stock Exchange of India Limited, Exchange Plaza, Bandra Kurla Complex,

Bandra East, Mumbai-400051.

JFLL/CS/SE/2024-2025/18

NSE Trading Symbol: **JETFREIGHT**

BSE Limited, P.J. Towers, Dalal Street, Mumbai - 400 001. BSE Scrip Code: 543420

Listing Operations Department,

ISIN: INE982V01025

Subject: Newspaper Advertisement

Ref.: Regulation 30, 44 and 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("SEBI Listing Regulations")

Dear Sir/ Madam,

Pursuant to Regulation 30, 44 and 47 of the SEBI Listing Regulations and in compliance with Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 and the Secretarial Standard on General Meetings issued by the Institute of Company Secretaries of India, please find enclosed newspaper advertisements with respect to the 18th Annual General Meeting of the company scheduled to be held on Saturday, September 21, 2024 at 11:30 A.M. IST through Video Conferencing (VC) / Other Audio Visual Means (OAVM), published in the following newspapers:

- 1. The Free Press Journal
- 2. Navshakti

Kindly take it on your records.

Thanks & Regards,

For Jet Freight Logistics Limited,

Anmol Ashvin Patni Company Secretary & Compliance Officer

> REGD. OFFICE: C-706, Pramukh Plaza, Cardinal Gracious Road, Opp. Holy Family Church, Chakala, Andheri East, Mumbai - 400099





🔾 +91 22 6104 3700 🔽 contactus@jfll.com 🌐 www.jfll.com



DISCLAIMER

The Free Press Journal does not vouch

for the authenticity or veracity of the claims made in any advertisement

published in this newspaper. Readers

are advised to make their own inquiries

or seek expert advice before acting on such advertisements.

The printer, publisher, editor and the

proprietors of the Free Press Journa Group of newspapers cannot be held

liable in any civil or criminal court of law or tribunal within India or abroac

for any alleged misleading or defamatory content or claim

the advertiser in which The Free Press

Journal has no role to play.

Get prediction sitting at home with Palm Print

Love, romance, sex, family relations, job, wealth, home happiness, house, education, marriage, children, luck, work, honor, sorrow, illness, etc.

> R. R. Mishra Astrologer, Palmist, Numerologist, Vastu & Gems Specialist, Former TV & Press

Whatsapp & Mobile 9820113194

contained in any advertisement published in this newspaper of uploaded in the epaper on the officia website. The liability is solely that o

SYNTHKO FOILS LIMITED CIN: L27200MH1984PLC033829 84/1, 84/2, Jamsar Road, Jawhar, Palghar-401603. Tel. No.: 02520-295081

Website: www.synthikofoilsltd.com • Email ID: foilslimited@rediffmail.com NOTICE OF 39th ANNUAL GENERAL MEETING AND BOOK CLOSURE

NOTICE is hereby given that the 39th Annual General Meeting (AGM) of the Company will be held on 25th September, 2024 at 03.00 pm through Audio Visual Means, to transact the businesses as set out in the Notice convening the said Meeting, in compliance with the provisions of the Companies Act, 2013 & Rules made thereunder and the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015 read with Circular Nos. 14/2020, 17/2020 and 20/2020 dated 8th April, 2020, 13th April 2020, 5th May, 2020, 13th January, 2021, 8th December, 2021 & 5th May, 2022 respectively issued by the Ministry of Corporate Affairs and Circular No. SEBI/HO/CFD/CMD2 CIR/P/2022/62 dated 13th May, 2022 issued by the Securities and Exchange Board of India Members will be able to attend and participate in the ensuing AGM through audio visua means and the facility of appointment of proxy will not be available. Members attending the AGM through audio visual means will be counted for the purpose of reckoning the guorum under Section 103 of the Companies Act, 2013.

Electronic copies of the Notice of AGM and Annual Report for the financial year ended or 31st March, 2024 will be sent in electronic form to all those Members whose email addresses are registered with the Company's Registrar and Share Transfer Agent/ Depository Participants, in compliance with the said circulars. The aforementioned documents will also available on the website of the Company www.synthikofoilsltd.com and on the website of the Stock Exchange at www.bseindia.com Members are requested to note that the physical copies of the aforesaid documents will not be made available to them by the Company as pet the provisions of the Circulars.

The Company is pleased to provide remote e-voting facility to the Members to cast their votes electronically on all the resolutions set forth in the Notice convening the said Meeting. The facility of e-voting will also be made available at the AGM and Members attending the AGM through audio visual means, who have not cast their vote by remote e-voting, will be able to vote at the AGM. The Company has availed the services of CDSL to provide the facility of remote e-voting/ e-voting at the AGM.

Members of the Company holding shares in physical form or who have not registered/updated their e-mail addresses with the Company/ Depositories, are requested to send the following documents/information via e-mail to support@purvashare.com in order to register/ update their e-mail addresses and to obtain user id & password to cast their vote through remote e-voting or e-voting at the AGM:

Name registered in the records of the Company;

- 2. Dp Id & Client Id, Client Master Copy or Consolidated Account Statement (For shares Folio No., Share Certificate (For shares held in physical form);
- E-mail id and mobile number:
- Self-attested scanned copies of PAN & Aadhaar.

The detailed instructions for joining the AGM through audio visual means and casting the vote through remote e-voting/ e-voting at the AGM are provided in the Notice of the AGM. Members are requested to carefully go through the same

ON BEHALF OF THE BOARD FOR SYNTHIKO FOILS LIMITED

DATE: 31-08-2024 PLACE: JAWHAR RAMESH DADHIA CHAIRMAN DIN 00726044

BN HOLDINGS LIMITED

(FORMERLY ARIHANT TOURNESOL LIMITED) CIN No: L15315MH1991PLC326590

REGD. OFFICE: 217, ADANI, INSPIRE-BKC, SITUATED G BLOCK, BKC MAIN ROAD BANDRA KURLA COMPLEX, BANDRA EAST, MUMBAI, MAHARASHTRA, 400051 T: +91 22 69123200; | **W**:www.bn-holdings.com E: contact@bn-holdings.com

NOTICE OF 33[®] ANNUAL GENERAL MEETING (AGM)AND E-VOTING INFORMATION

Notice is hereby given that the 33rd (Thirty Third) Annual General Meeting of th members of "BN HOLDINGS LIMITED" (FORMELY ARIHANT TOURNESOL LIMITED) (CIN:L15315MH1991PLC326590) will be held on Monday, September 23, 2024 a 11:00 A.M. through Video conferencing ("VC")/ Other Audio Visual Means ("OVAM") to transact the business as set out in the Notice convening the AGM.

This is in compliance with the applicable provisions of Companies Act, 2013 (Act) and Rules framed thereunder and SEBI (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015 read with General Circular Nos.09/2023, September 25, 2023 respectively issued by the Ministry of Corporate affairs ("MCA Circular/s"), and Circular No. SEBI/HO/CFD/CFD-PoD-2/P/CIR/2023/167 Octobe 07, 2023 Securities and Exchange Board of India ("SEBI Circular/s"), which has permitted to hold the AGM through VC/OVAM, without physical presence of the members at common venue and allowed the company to send their Annual Report in electronic mode. Notice of AGM and Annual Report have been sent in electronic mode only to the members whose e-mail addresses are registered with the company Depository Participants. The requirements of sending physical copy of the Notice of 33rd (Thirty Third) Annual General Meeting (AGM) and Annual Report to the Members have been dispensed with vide MCA Circular/s and SEBI Circular/s. The electronic dispatch of Annual Report to the members has been completed on August 31, 2024. The said Annual Report including 33rd AGM Notice is also available on the Company's website at www.bn-holdings.com and on the website of stock exchange i.e.BSE Limited at www hseindia com

referred in the Notice of AGM or Annual Report shall be made available electronically for inspection by members upon request to the Company by sending email at corporate@bn-holdings.com.

In compliance with the provisions of Section 108 and 110 of the Companies Act, 2013 (hereinafter referred to as the 'Act') read with Rule 20 and 22 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, Regulation 44 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements Regulations, 2015, ("SEBI Listing Regulations"), Secretarial Standards on General Meetings ('SS-2') issued by the Institute of Company Secretaries of India, the Company is pleased to provide remote e-voting to the members, to vote from the place other than venue of AGM ("remote e-voting"). The company is providing facility to members to cast their vote remotely, using electronic voting system("remote e voting") and for participation in AGM through VC/OVAM facility through National Securities Depositories Limited ('NSDL'). Members can attend and participate in AGM through VC/OVAM facility only and their attendance shall be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Act. The notes to Notice of AGN includes the procedure/instructions for attending AGM through VC/OVAM. remote e voting by members holding shares through dematerialize mode and physical mode and for members who have not registered their email addresses. Members of the company under category of Institutional Shareholders are encouraged to attend and participate in the AGM through VC/OVAM and vote through remote e-voting. The members participating in the AGM through VC/OVAM facility shall be eligible to vote through remote e-voting system during the AGM, if not voted through remote e

Members holding shares either in physical form or in dematerialized form and whose name appear in Register of Members/ list of Beneficial owners, as on the cut-off date i.e. Monday, September 16, 2024 shall be entitled to cast vote through remote e voting or attend the meeting through VC/OVAM and cast vote at AGM. A person who is not a member as on cut-off date should treat this Notice of AGM for informatio purpose only. The voting rights of the members shall be in proportion to their shares of the paid-up equity share capital of the Company as on 'Cut-off date'. The remote e-voting shall commence on Thursday, September 19, 2024 at 9:00A.M.(IST) and end on Sunday, September 22, 2024 at 5:00 P.M. (IST). The remote e-voting module shall be disabled by NSDL for voting thereafter. Once the vote has been cast by the shareholder through remote e-voting, it cannot be changed. In case of voting through remote e-voting and also e-voting at the AGM, vote casted through remote e-voting will be considered final $\,$ and e-voting at the AGM will not be considered.

Any member who acquires shares and become member after dispatch of notice o AGM and holding shares as of cut-off date i.e. Monday, September 16, 2024 may obtain login id and password by sending email at e-voting@nsdl.com o shwetas@bigshareonline.com. However, you are registered with NSDL for remot e-voting then you can use your existing User-ID and password for casting your vote.

The Company has appointed Mrs. Nayan Handa (FCS 11993; CP 18686), as Practicing Company Secretary, from M/s Mehta & Mehta, Company Secretaries having their head office at Mumbai as Scrutinizer to scrutinize the e-voting process in fair and transparent manner. Member having any query/seeking any information are requested to write/send email

to the company at corporate@bn-holdings.com. Also, any members seeking intent to ask any question during the AGM may register themselves by mentioning their name demat account number/folio number, email id, mobile number at corporate@bn-holdings.com. The Speaker Registration will be open between September 19, 2024(9.00 a.m. IST) to September 22, 2024 (5.00 p.m. IST) Member(s) holding shares at the cut-off date shall be entitle to register and participate at the AGM.

Shareholders holding their shares in dematerialized mode and have not updated their KYC details are requested to register/update their email address, bank account details and other KYC details with the company's RTA i.e. Bigshare Services Private Limited at shwetas@bigshareonline.com. In case of any queries or issue regarding attending AGM/e-voting, members may refer to the FAQs and e-voting manual available at download section of www.w-voting.nsdl.com or call at helpline number of NSDL at 022-48867000 or 022-24997000 or send a request to Pallavi Mhatre, $Senior\,Manager\,at\,evoting@nsdl.co.in.$

Place: Mumbai

Date: 31.08.2024

By order of the Board of Directors For BN Holdings Limited

PLACE: MUMBAI

DATE: SEPTEMBER 01, 2024

Reetika Mahendra Company Secretary & Compliance Officer

GOVERNMENT OF INDIA, MINISTRY OF FINANCE DEPARTMENT OF FINANCIAL SERVICES MUMBAI DEBTS RECOVERY TRIBUNAL NO.1

2nd Floor Colaba, Telephone Bhavan, Colaba Market, Mumbai- 400005, Ph.022-22612274 BEFORE THE RECOVERY OFFICER. **RECOVERY PROCEEDING NO. 134 OF 2022** State Bank Of India ... APPLICANT Versus

...DEFENDANTS Pasupati Fabrics WARRANT OF ATTACHMENT OF IMMOVABLE/MOVABLE PROPERTY

To,

1. M/s. Pasupati Fabrics Limited,Regd.office: F89/11, Okhla industries area, Phase I, New Delhi110020 Having its works at: M/s. Pasupati Fabricslimited, UPSIDC-III, Delhi-Agra National Highway
Kosi Kalan 281403, Dist: Mathura (U.P.)

2. MR. Vijay Kumar Jain (Director/Guarantor)Regd.office: F89/11, Okhla industries area, Phase I,
New Delhi - 110020 Having Resindential Address Mr. Vijay Kumar Jain FRH No. 4, Grand Paradi
Apts., August kranti marg, Mumbai-400036

3. Mr. Parade Kumar Linia (Director/Cuarantor) Regd. Office: F89/11 (Okhla Industrial Area)

3. Mr. Ramesh Kumar Jain (Director/Guarantor)Regd. Office: F89/11,0khla Industrial Area, Phase I, New Delhi; 110 020. Having his Residential address Mr. Ramesh Kumar Jain 26, Friends Colony (west), New Delhi-110 085.

A. Tohee Trading And Finance Agencies (P) Limited A-2, Basement, Arcadia Bldg., Narima Point, Mumbai-400 022. i. Wave Inter-Trades (p) Limited, A-2, Basement, Arcadia Bldg., Nariman Point, Mumbai-400 022.

i. **Embassy Finance & Consultants (p) Limited** A-2, Basement, Arcadia Bldg., Nariman Point Mumbai-400 022. Y. Pyramid Trading & Finance Limited A-2, Basement, Arcadia Bldg., Nariman Point Mumbai-400022.

fumbai-400 022.

Whereas you Have failed to pay the sum of Rs. 344,14,00,522.45/-(Rupees Three Hundred orty-Four Crore Fourteen Lakh and Five Hundred Twenty-Two and Forty-Five Paise Only) ogether with further interest @ 15.50 monthly rests from 01.10.2010 payable by you in respect frecovery certificate no. 134 of 2022 and O.A. No. 122 of 2010 drawn up by the Hon'ble residing Officer DRT Mumbai and cost payable as per certificate.

The property as mentioned below is attached by the undersigned in the above matter and the charges has been created. It is ordered that you are hereby prohibited and restrained, until unther orders of the undersigned, from transferring or charging the under mentioned property in any way and that all persons be, and that they are prohibited from taking any benefits under

ich transfer or charges.

SPECIFICATION OF MOVABLE AND IMMOVABLE PROPERTY SCHEDULE-A.-(MOVEABLE ASSETS ON 1ST CHARGE BASIS)

All the current Assets such as stock of raw materials, finished goods and packing material and other inventories belonging to defendant No.1 and all other movables, both and present and future and other assets lying and being at the premises, godowns of the Defendant No.1 at factory premises at Nangla, Hasanpur, Mavipur or anywhere else.

All moveable Assets including Plant and Machinery, plant equipments, Bills, Receivables (present and future).

All moveable Assets including Francaid machinery, prant-equipments, Bills, Receivables, monies, outstandings, book debts/receivables (present and future) SCHEDULE 'B' -JOINT MORTGAGE WITH IDBI (SASF) ON 1ST CHARGE BASIS mmovable properties situate at Nangla Hasanpur and Mavipur Villages, Chhata Tehsil and Mathura District in the State of Uttara Pradesh being All the piece and parcels of lands admeasuring 80.86 Acres covered by several Khasra Nos. as mentioned and laid out in the map annexed to Lease Deed dated Sept. 1 1994.

Given under my hand and seal this 12th day of August, 2024.

SEAL

(Ashu Kumar) Recovery Officer, Debts Recovery Tribunal I, Mumbai



JET FREIGHT LOGISTICS LIMITED

CIN: L63090MH2006PLC161114

Regd. Office: C/706, Pramukh Plaza, Opp. Holy Family Church, Chakala, Andheri East, Mumbai-400099. Ph: +91-22-61043700 Email: ir@jfll.com Website: www.jfll.com

NOTICE OF 18TH ANNUAL GENERAL MEETING TO BE HELD THROUGH VIDEO CONFERENCING (VC) OTHER AUDIO-VISUAL MEANS (OAVM)

NOTICE is hereby given that the 18th Annual General Meeting ("AGM") of the Members of Jet Freight Logistics Limited ("Company") will be held on Saturday, September 21, 2024 at 11:30 A.M. (IST) through Video Conferencing ("VC") / other Audio-Visual means ("OAVM") in compliance with the provisions of the Companies Act, 2013 ("Act") and the rules made thereunder and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations") read with the Ministry of Corporate Affairs, Government of India ("MCA") General Circular No. 14/2020 dated April 8, 2020, General Circular No. 17/2020 dated April 13, 2020, General Circular No. 20/2020 dated May 5, 2020 and subsequent circulars issued in this regard, the latest being the Genera Circular No. 09/2023 dated September 25, 2023 (together "MCA Circulars") and SEBI Circular No. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 dated January 15, 2021 SEBI Circular No. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2022/62 dated May 13, 2022 SEBI Circular No. SEBI/HO/CFD/PoD-2/P/CIR/2023/4 dated January 05, 2023 and SEBI Circular No. SEBI/HO/CFD/CFD-PoD-2/P/CIR/2023/167 dated October 7, 2023 read with Master Circular No SEBI/HO/CFD/PoD2/CIR/P/2023/120 dated July 11, 2023 (together "SEBI Circulars") to transact the business as set out in the Notice convening AGM.

In compliance with said Circulars, the Notice of the 18th AGM along with the Annual Report for the Financial Year 2023-24, inter-alia, including e-Voting details, have been sent on August 30, 2024 through electronic mode to those members whose e-mail addresses are registered with the Company's Registrar and Share Transfer Agent/Depositories. The Notice of the AGM along with the Annual Report for the Financial Year 2023-24 is also available on the Website of the Company at www.ifll.com, on the website of the Stock Exchange i.e., BSE Limited at www.bseindia.com and on the CDSL (agency for providing the remote e-Voting facility) website at www.cdslindia.com. Members are further informed that the e-Voting shall commence at 9:00 A.M from Wednesday, September 18, 2024 to Friday, September 20, 2024 up to 5:00 P.M.

In compliance with Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended from time to time, Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("SEBI Listing Regulations") and Secretarial Standard - 2 on General Meetings issued by The Institute of Company Secretaries of India, the Company is pleased to provide the facility to Members to exercise their right to vote by electronic means on all Resolutions proposed to be passed at AGM. The Company has engaged NSDL for providing facility for voting through remote e-Voting, for participation in the AGM through VC/OAVM and e-Voting during the AGM. The voting rights i.e. through remote e-Voting/ e-Voting during AGM shall be in proportion of their share in the paid up equity share capita of the company as on the cut-off date. Following are the related information:

1)	commencement of remote e-Voting	:	9:00 A.M.
)	Day, Date and time of end of remote e-Voting	:	Friday, September 20, 2024 at 05:00 P.M.
;)	Cut-off Date		Saturday, September 14, 2024
1)	The Members are requested to note	th	at:

Remote e-Voting module shall be disabled by CDSL for voting after 5:00 P.M. on Friday, September 20, 2024; and

The Members who have already cast their vote through remote e-Voting may attend the AGM but shall NOT be entitled to cast their vote again

Members will have an opportunity to cast their vote remotely or during the AGM on the businesses as set forth in the Notice of the AGM through the electronic voting system. A person whose name is recorded in the register of members or register of beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date shall be entitled to avail the facility of remote e-Voting/ e-Voting in the AGM. The manner of voting remotely or during the AGM for Members holding shares in dematerialized mode, physical mode and who have not registered their email addresses has been provided in the Notice convening the AGM. A person who is not a member of the company at the time of cut-off date shall treat this notice for information purpose only.

Any person holding shares in physical form and non-individual shareholders who acquires shares of the Company and becomes member of the Company after the notice is sent through e-mail and holding shares as of the cut-off date may obtain the login ID and password by sending a request at helpdesk.evoting@cdslindia.com or to Issuer/RTA. However, if you are already registered with CDSL for remote e-Voting, then you can use your existing user ID and password for casting your vote.

Individual Shareholders holding securities in demat mode & who acquires shares of the Company and becomes a Member of the Company after sending of the Notice and holding shares as of the cut-off date may follow steps mentioned in the Notice of the AGM under "Access to CDSL e-Voting system"

The Board of Directors of the company have appointed M/s Parikh & Associates Practicing Company Secretaries (PCS: 1228) as a scrutinizer for the e-Voting

For any query relating to attending the AGM through VC/OAVM or e-Voting before/ during the AGM, Members may send a request at helpdesk.evoting@cdslindia.com or use Toll free no.: 1800-21-09911 OR contact Ms. Anmol Ashvin Patni, Company Secretary, Jet Freight Logistics Limited, Ph No.: +91-22-6104 -3700 or email: ir@jfll.com.

Helpdesk for Individual Shareholders holding securities in demat mode for any technical issues related to login through Depository i.e. NSDL and

Login type	Helpdesk details			
Individual Shareholders holding securities in demat mode with NSDL	, , ,			
Individual Shareholders holding securities in demat mode with CDSL	Members facing any technical issue in login can contact CDSL helpdesk by sending a request at helpdesk.evoting@cdslindia.com or contact at 1800 21 09911			
_				

For JET FREIGHT LOGISTICS LIMITED

ANMOL ASHVIN PATNI COMPANY SECRETARY MEMBERSHIP NO. A54691

SD/

FORM NO. RSC - 4

[[Pursuant to Rule 3(3) of the National Company Law Tribunal (Procedure for reduction of share capital of Company) Rules, 2016]

BEFORE THE NATIONAL COMPANY LAW TRIBUNAL MUMBAI BENCH COMPANY PETITION NO. 182 OF 2023

In the matter of Section 66 of the Companies Act, 2013, read with the rules framed thereunder;

In the matter of reduction of equity share capital of India Factoring and Finance Solutions Private Limited.

India Factoring and Finance Solutions Private Limited

PUBLICATION OF NOTICE Notice may be taken that the captioned company petition (Company Petition) was presented to the Hon'ble National Company Law Tribunal at Mumbai (Tribunal), on 14 July 2023 for confirming the reduction of share capital of the above-mentioned applicant company, i.e., India Factoring and Finance Solutions Private Limited (Company), from INR 462,07,66,490/- (Indian Rupees Four Hundred Sixty Two Crore Seven Lakh Sixty Six Thousand Four Hundred and Ninety only) divided into 46,20,76,649 (Forty Six Crore Twenty Lakh Seventy Six Thousand Six Hundred Forty Nine) equity shares of INR 10 (Indian Rupees Ten only) each fully paid up to 429,38,00,200 (Indian Rupees Four Hundred Twenty-Nine Crore Thirty Eight Lakh Two Hundred Only) divided into 42,93,80,020 (Forty Two Crore Ninety Three Lakh Eighty Thousand and Twenty) equity share of INR 10 (Indian Rupees Ten only) each fully paid up.

The notices to the individual creditors have been issued.

The list of creditors prepared on 30 June 2023, by the Company is available at the registered office of the Company and at the address of its authorized/legal representatives at Trilegal, 2nd Floor, One Forbes, V.B. Gandhi Marg, Kala Ghoda, Fort, Mumbai - 400001 for inspection on all working days during 11 AM to 4 PM between 01 September 2024 to 21 October 2024

f any creditor of the Company has any objection to the application or the details in the list of creditors, the same may be sent (along with supporting documents) and details about his name and address and the name and address of his authorised representative, if any, to the undersigned or undersigned's authorized/ legal representatives, at Trilegal, 2nd Floor, One Forbes, V.B. Galdh Marg, Kala Ghoda, Fort, Mumbai – 40001 within three months of date of this notice.

If no objection is received within the time stated above, entries in the list o creditors will, in all the proceedings under the above petition to reduce the shar capital of the company, be treated as correct.

It may also be noted that a hearing has been fixed for **28 October 2024** (Monday on which the Tribunal shall hear the application. In case any creditor intends to attend the hearing, he should make a request along with his objections, if any. Dated this 1st day of September 2024, at Mumbai.

Mr. Ravi Haresh Valecha **Authorised Representativ**

India Factoring and Finance Solutions Private Limited Unit No. 401, 4th Floor, Windsor House, Off CST Road Vidyanagari Marg, Kalina, Santacruz (East), Mumba Maharashtra, India -400098

PUBLIC NOTICE OF AN AUCTION FOR SALE CREAATIVE POWERTECH PRIVATE LIMITED (IN LIQUIDATION) Regd. Office.: W - 132A, MIDC, Ambad, Nashik, Ambarashtra, India – 422010

(CIN - U51505MH2008PTC182777) E-Auction Sale Notice is hereby given to the public in general regarding the sale of assets owned by Creaative Powertech Private Limited (in Liquidation) ("Corporate Debtor") a

. Sale as Going Concerns

Sr. No PARTICULARS

follows:

Sale of a Set of Assets collectively

3. Sale of Assets of the Corporate Debtor in parcels a. Parcel 1 - Plant & Machinery

b. Parcel 2- Inventory

Date and Time of Auction

The sale is being offered by the Liquidator appointed by the Hon'ble NCLT, Mumbai Bench -IV vide order no. IA(IBC)(Liq.)/29/MB/2024 in CP (IB) No.1294/MB-IV/2022 dated 16th May 2024 (date of receipt of order – 18th May, 2024) under the Insolvency and Bankruptcy Code

The assets of Corporate Debtor, forming part of its liquidation estate under section 35(1)(f) of Insolvency and Bankruptcy, 2016 ("IBC") read with Regulation 33 of the Insolvency and Bankruptcy Board of India (Liquidation Process) Regulations 2016, is being offered for sale The bidding shall take place through online e-auction service provider Linkstar Infosy Private Limited on the website: eauctions.co.in/

Date: 03.10.2024

Time: 11:30 AM

DETAILS

		(with dillillined	extension of 2 min	ules)		
2	Process specific address	ss Address: Arun H	Address: Arun Kapoor C/o Ancoraa Resolution Private			
	of the Liquidator	Limited, 1412, 14th Floor, Real Tech Park, Sector 30A,				
		Vashi, Navi Mun	Vashi, Navi Mumbai – 400703.			
		Reg. Email Id: a	arun.kapoor58@yaho	oo.in		
		Process specifi	c e-mail ld:			
creaativepowertech.ibc@gmail.com						
	Particulars	Reserve Price	Earnest Money	Incremental		
			Deposit	Bid Value		
Option	A- Sale of Assets of	Rs. 3,75,00,000/-	Rs. 37,50,000/-	Rs. 5,00,000/-		
the Co	rporate Debtor as Going	(Rupees Three	(Rupees Thirty-	(Rupees Five		
Conce	rn as per Regulation	Crores Seventy-	Seven Lakhs Fifty	Lakhs Only)		
32(e)	of the IBBI Liquidation	Five Lakhs Only)	Thousand Only)			
Proces	ss Regulation 2016					
Option	B- Sale of a Set of	Rs. 3,75,00,000/-	Rs. 37,50,000/-	Rs. 5,00,000/-		
Assets	of Corporate Debtor	(Rupees Three	(Rupees Thirty-	(Rupees Five		
collect	tively.	Crores Seventy-	Seven Lakhs Fifty	Lakhs Only)		
a. Lan	d & Building	Five Lakhs Only)	Thousand Only)			
b. Plar	rt & Machinery					
	ntories					
Ontion	C Calo of accosts of the	l				

32(e) of the IBBI Liquidation		Seven Lakns Fifty	Lakns Uniy)	
	rive Lakiis Uniy)	Thousand Only)		
Process Regulation 2016	Do 0.75.00.000/	Da 07 F0 000 /	Do F 00 000/	
Option B- Sale of a Set of		Rs. 37,50,000/-	Rs. 5,00,000/-	
Assets of Corporate Debtor	V - 1	(Rupees Thirty-		
collectively.	Crores Seventy-	Seven Lakhs Fifty	Lakhs Only)	
a. Land & Building	Five Lakhs Only)	Thousand Only)		
b. Plant & Machinery				
c. Inventories				
Option C- Sale of assets of the				
Corporate Debtor in parcels.				
Parcel 1- Plant & Machinery	Rs. 1,07,00,000/-	Rs. 10,70,000/-	Rs. 5,00,000/-	
	(Rupees One	(Rupees Ten	(Rupees Five	
	Crore, Seven	Lakhs Seventy	Lakhs Only)	
	Lakhs Only)	Thousand Rupees		
		Only)		
Parcel 2- Inventories	Rs. 1,17,00,000/-	Rs. 11,70,000/-	Rs. 5,00,000/-	
	(Rupees One	(Rupees Eleven	(Rupees Five	
	Crore and	Lakhs Seventy	Lakhs Only)	
	Seventeen Lakhs	Thousand Rupees] "	
	Rupees Only)	Only)		
OPTION A – Sale of Corporate Debtor as Going Concern				

Date and time of E-Auction: 03.10.2024 From 11:30 AM to 01:00 PM In case there are no bids received for Sale of Corporate Debtor as a Going Concern the only the bids for second option will be considered OPTION B - Sale of a Set of Assets of Corporate Debtor Collectively

Date and time of E-Auction: 03.10.2024 From 01:30 PM to 03:00 PM In case there will be no bids for both the options i.e., Sale of Corporate Debtor as Goir Concern and Sale of a Set of assets of Corporate Debtor collectively, then only the bids fo third option will be considered. OPTION C- Sale of assets of Cornorate Debtor in Parcels

Date and time of E-Auction: 03:30 PM to 05:00 PM Last date for submission of Eligibility Documents 16th September 2024 Last date for information sharing and site visit 29th September, 2024 Last date for EMD submission : 29th September, 2024 Important Notes: Bidding in all the options shall be allowed on submission of EMD for each Option/Lo

separately. If Highest bidder under Option A offers bid value as required under the terms of the Auction, then H1 bidder under option A shall be declared as the successful bidder and th E-auction under Option B and Option C shall automatically stand cancelled/withdrawn.

If the Highest hidders in the Ontion B offers hid value as required under the terms of the Auction, H1 bidder under option B shall be declared as the successful bidder and the E

 $Auction\,under\,option\,C\,shall\,automatically\,stand\,cancelled/withdrawn.$ The liabilities of the Corporate Debtor as on Liquidation Commencement Date i.e., 16t May 2024 shall be dealt/settled by the Liquidator under Section 53(1) of the IBC.

The sale shall be on "AS IS WHERE IS". "AS IS WHAT IS". "WHATEVER IT IS "WHATEVER THERE IS" and "WITHOUT RECOURSE BASIS" and as such, the sale shall be without any kind of warranties and indemnities. The sale is conducted under the provisions of Code and the Insolvency and Bankruptcy Board of India (Liquidatio Process) Regulations, 2016 made thereunder.

The details of the process and timelines of data access, site visit, due diligence etc. a outlined in the E-Auction Process Document. The said E-Auction Process Document wi be available on the website of e-auction service provider Linkstar Infosys Private Limited from 1st September 2024. Address to the said website is: eauctions.co.in, Interested bidders shall participate after mandatorily reading and agreeing to the relevan

terms and conditions including as prescribed in E-Auction Process Document and accordingly, submit their expression of interest in the manner prescribed in E-Auctio Process Document. For all the options above, during the E-auction bidders will be allowed to offer higher bid

inter-se bidding over and above the last bid quoted and the minimum increase in amour must be of Rs. 5,00,000-/ (Rupees Five Lakhs Only) to the last higher bid of the bidders. The Liquidator has the absolute right to accept or reject any or all offer(s) of adjourn/postpone/cancel/modify/terminate the E-Auction or withdraw any asset

10. In case of any dispute regarding the contract, the decision of the Liquidator shall be fina and binding. NCLT shall have exclusive jurisdiction to deal with any disputes. . All statutory dues/attendant charges/other dues including registration charges, stam duty, taxes etc. shall have to be borne by the Successful Bidder.

thereof from the auction proceeding at any stage without assigning any reason thereof.

12. All duties and responsibilities pertaining to the compliance of Auction under IBC, 201 will be the sole responsibility of the Liquidator and issues or dispute with respect to th same shall be entertained by the Liquidator in consonance with the advice of th

13. As per proviso to sub-clause (f) of clause (1) of section 35 of Code, the interested hidde shall not be eligible to submit a bid if it fails to meet the eligibility criteria as set out i section 29A of Code (as amended from time to time). 14.In case of any clarifications, please contact the undersigned a

creaativepowertech.ibc@gmail.com

Arun Kapoor Liquidator

In the matter of Creaative Powertech Private Limited IBBI Registration No.:-IBBI/IPA-003/IP-N00030/2017-18/10230

IBBI Registered Address: G-601, Army Co-operative Housing Society, Sector-09, Nerul East), Navi Mumbai, Maharashtra – 400706 IBBI Registered Email ID:arun.kapoor58@yahoo.in Authorization For Assignment valid up to: October 31, 2024

Process Specific Address: Arun Kapoor c/o Ancoraa Resolution Private Limited, 1412, 14th Floor, Real Tech Park, Sector 30 A, Vashi, Navi Mumbai - 400 703 Process Specific Email Id: creaativepowertech.ibc@gmail.com

ADESHWAR MEDITEX LIMITED

CIN: L52390MH2007PLC169544
Reg Office: Gala 111, Lok Centre, Marol Maroshi Road, Andheri East, Marol Naka, Mumbai, Mumbai, Maharashtra, India, 400059. Maharashtra, India. Tel No: +91-22-4514 5476| adeshwarmedi@gmail.com/cs.adeshwarmeditexltd@gmail.com

NOTICE

NOTICE is hereby given that the 17th Annual General Meeting of the members of Adeshwar Meditex Limited will be held at its' Registered Office at Gala 111, Lok Centre, Marol Maroshi Road, Andheri East, Marol Naka, Mumbai, Mumbai, Maharashtra, India, 400059, Maharashtra, India, on Wednesday, September 25, 2024 at 2:30 PM (IST), to transact the Ordinary and Special businesses as set out in the Notice of AGM a copy of which is being sent to all Members of the Company by permitted modes under the provisions of the Companies Act, 2013 and Rules framed thereunder and dispatch of the same has been complete Saturday, August 31, 2024.

Pursuant to the Provision of Section 108 and other applicable provisions of the Companies Act, 2013, read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Amendment Rules, 2015 and Regulation 44 of the Security and Exchange Board of India (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Company is providing a facility to the Members for exercising their right to vote on the items of businesses set out in the said Notice by remote e-voting system through platform provided by Bigshare Services rivate Limited. The details pursuant to the Rules are given here under Date of Completion of dispatch of Notice: Saturday, August 31, 2024

2) Date and time of commencement of remote e-voting: Sunday, September 22,

Date and time of end of remote e-voting: Tuesday, September 24, 2024 (05.00 pm IST).

The Members of the Company, holding shares either in physical form or in dematerialized form, as on the cut- off date which is Tuesday, September 17 2024, may cast their vote electronically.

The remote e-Voting by electronic mode shall not be allowed beyond Tuesday, September 24, 2024 (05.00 pm IST).

If demanded and subsequently permitted by the Chairman at the meeting, the Members would be able to cast their votes at the meeting through ballot paper if they have not availed the remote e-voting facility. If the vote is cast through remote e-voting facility then the members would not be permitted to exercise their voting right at the general meeting.

The Members may participate in the general meeting even after exercising

their right to vote through remote e-voting but shall not be allowed to vote again in the meeting.

A person whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on cut-off date only shall be entitled to avail the facility of remote e-voting or voting in the general

The Notice of the 17th AGM along with the procedure of remote e-voting has been sent to all Members by prescribed mode and the same is also available on the website of the Company i.e. www.adeshwarmeditex.com and Bigshare Services Private Limited at https://www.bigshareonline.com. 10) Any person who have acquired shares and become member of the Company after the dispatch of Notice may obtain the login ID and password from

person mentioned in point no. 12 hereunder. 11) The Company has appointed Mr. Deep Shukla, Practicing Company Secretary as the Scrutinizer to scrutinize the e-voting process in a fair and transparent manner.

12) For any queries / grievances, in relation to e-voting Members may contact the

(a) E-voting Helpdesk

Bigshare Services Private Limited Email: ivote@bigshareonline.com Phone: 1800 22 54 22

(b) M/s Bigshare Services Private Limited Office No S6-2, 6th Floor, Pinnacle Business Park,

Next to Ahura Centre, Mahakali Caves Road, Andheri (East) Mumbai – 400093.

Phone: 022 - 62638200, FAX: 022 - 62638299 E-mail:-info@bigshareonline.com Website: www.bigshareonline.com NOTICE is hereby giving pursuant to the provisions of Section 91 of the Companies Act, 2013, Rule 10 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 and Regulation 42 of SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulation, 2015 is also given that the Register of Members & Share Transfer Books of the Company will remain closed from Wednesday, September 18, 2024 to Wednesday, September 25, 2024 (Both described to Members as 4.5%).

days inclusive) for the purpose of 17th Annual General Meeting of the Co For Adeshwar Meditex Limited

ALLAHABAD

Krishnojirao Nagaraja Rao

Wholetime Director DIN: 07684308

Place: Mumbai Date: September 01, 2024

🛕 इलाहाबाद

इंडियन बैंक Indian Bank

Borivali West Branch : 1-4, Natasha Manor, 'A', Chandavarkar Road, Borivali (W), Mumbai-400 092
• Ph. No. (022) 28955868 / 28955858 • E-mail : borivali@indianbank.co.in DEMAND NOTICE Notice under Sec. 13 (2) of the Securitization and Reconstruction

of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002 M/s. J J SPICES AND FOOD INDUSTRIES (Prop: Jayesh N Doshi (Borrower) Unit 6, R. K. Compound, Survey No. 148, Hissa No. Juhuchandra, Vasai, Palghar-401 208.

Mrs. Shanta Ben Doshi (Guarantor) 103/A, Blue Bell CHSL., Roya Complex Eksar Road, Borivali West-400 092

3. Mrs. Urmila Doshi (Guarantor) 103/A, Blue Bell CHSL., Roya Complex Eksar Road, Borivali West-400 092. Madam and Sir.

Sub. : Your loan account MSME WCTL A/c. 7141867642, with Indian Bank Borivali (W) Branci The 1st you is a proprietary firm having availed the loan captioned at subject from our **Indian Bank** Borivali West Branch. The 2nd and 3rd you are th Guarantors for the loan availed by 1st of you. At the request of the 1st, 2nd and 3rd of you, in the course of banking business

the following facility was sanctioned and was availed by first of you Limit (Amt in Rs.) Nature of facility

1. MSME WCTL Rs. 70,30,000.00 The 1st, 2nd and 3rd of you have executed the following documents for the said facility Nature of document I. Demand Promissory Note dated 31.12.2021; 2. D32 and D34 - Letter from party to Bank confirming the extension of uitable Mortgage dated 07.10.2016; 3 for hypothecation of movables dated 09.03.2015; **4.** D72-Agreement for bifurcation of existing Cash credit facility 7141867642 nto Demand Cash Credit and Working Capital Term Loan dated 31.12.2021; 5. D57-Agreement Of Guarantee dated

31.12.2021 The repayment of the aforesaid loan is personally guaranteed by 2^{nd} ar 3rd of you by executing an agreement of Guarantee dated 31.12.2021. The repayment of the said loans are secured by Exclusive Charge by the way o Hypothecation over stocks and Book Debts And by Mortgaged Asset: All that the piece and parcel of Shop No. 3, Ground floor, Vikram Aparttment, Plot of land bearing S. No. 51, H. No. 4, CTS No. 319, Village Eksar Eksar Road, Borivali West, Mumbai-400 092. *Boundaries :- *North By Krishna Nagar; •South : By Open Plot; •East : By Open Plot; •Wes : By Eksar Road

Despite repeated requests calling upon you to pay the amounts together with nterest; all of you and each of you who are jointly and severally liable have failed and committed default in repaying the amount due. The loan accoun has been classified as Non Performing Asset since 13.08.2024 in accordance with directions/guidelines relating to asset classifications issued by Reserve Bank of India

The outstanding dues payable by you as on 23.08.2024 is as Rs. 67,10,365/ (Rs. Sixty Seven Lakh Ten Thousand Three Hundred Sixty Five Only) and the said carries further interest at the agreed rate from 24.08.2024 till date of The term borrower under the Securitization and Reconstruction of Financia

Assets and Enforcement of Security Interest Act 2002 means any person who has been granted financial assistance by Bank or who has given an guarantee or created any mortgage / created charge as security for the said nancial assistance granted by the Bank. Therefore, all of you and each of you are hereby called upon to pay the amour

due as on date viz- Rs. 67,10,365/- (Rs. Sixty Seven Lakh Ten Thousand Three Hundred Sixty Five Only) together with interest from this date till date of payment within 60 days from the date of this notice issued under Sec.13(2) failing which Bank will be constrained to exercise its rights of enforcement of security interest without any further reference to you under the said Act. If you fail to discharge your liabilities in full within 60 days from the date of this notice Bank shall be exercising its enforcement rights under Sec. 13 (4) of the Act as against the secured assets given in the schedule hereunder

On the expiry of 60 days from the date of this notice and on your failure to comply with the demand, Bank shall take necessary steps to take possessio for exercising its rights under the Act.

Please note that as per the provisions of Sec. 13 (13) of the Act no transfer of the secured assets (given in the schedule hereunder) by way of sale, lease or otherwise, shall be made after the date of this notice without the prior written consent of the bank.

leedless to mention that this Notice is addressed to you without prejudic

to any other remedy available to the Bank. Please note that this notice is

issued without prejudice to Bank's right to proceed with the proceedings presently pending before DRT / RO of DRT / DRAT / Court and proceed with the execution of order / decree obtained / to be obtained. Please note that the Bank reserves its right to call upon you to repay the liabilities that may arise under the outstanding bills discounted. Bank

guarantees and letters of credit issued and established on your behalf as we as other contingent liabilities. 'We draw attention to the provisions of Section 13(8) of the SARFAESI Act and the Rules framed there under which deals with your rights of

redemption over the securities" The Undersigned is a duly Authorized Officer of the Bank to issue this Notice and exercise powers under Section 13 aforesaid.

SCHEDULE

Date: 23.08.2024

The specific details of the assets in which security interest is created are enumerated hereunder: Mortgaged assets:-All that the piece and parcel of Shop No. 3, Ground floor, Vikram Aparttment, Plot of land bearing S. No. 51, H. No. 4, CTS No. 319, Village

Eksar, Eksar Road, Borivali West, Mmbai-400 092. *Boundaries

North: By Krishna Nagar; ◆South: By Open Plot; ◆East : By Open Plot

Yours faithfully **Authorised Office**

Indian Bank

Place: Borivali (West), Mumbai

Website: www.adeshwarmeditex.com

कोलिन्झ लॅबोरेटरीज लिमिटेड

(सीआयएन: एल २४२०० एमएच १९८६ पीएल सी ०४११२८) नोंदणीकृत कार्यालय: ए-१०१, प्रतिक इंडस्ट्रियल इस्टेट, मुलुंड गोरेगाव लिंक रोड, भांडुप (प.), मुंबई-४०००७८

सूचना याद्वारे देण्यात येते की, मे. कोलिन्झ लॅबोरेटरीज लिमिटेड ("कंपनी") च्या सभासदांची अडतीसावी (३८वी) वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) हि एजीएमच्या सूचनेत नमुद केलेले कामकाज करण्यासाठी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग किंवा अदर ऑडिओ व्हिडिओ मिन्स (ओएव्हीएम) मार्फत नोंदणीकृत कार्यालय: ए-१०१, प्रतिक इंडस्ट्रियल इस्टेट, मुलुंड गोरेगाव लिंक रोड, भांडुप (प.), मुंबई-४०००७८ येथे सोमवार, ३० सप्टेंबर, २०२४ रोजी दु. २.३० वा. घेण्यात येणार आहे. **वित्तीय वर्ष २०२३–२४** साठीच्या वार्षिक अहवालासह एजीएमची सूचना सर्व भागधारकांना आधीच ई-मेलने पाठवली आहे. सदर सूचना कंपनीची वेबसाईट www.findoc-cll.in वर आणि बीएसईची वेबसाईट www.bseindia.com वर सुध्दा उपलब्ध आहे. कंपनीने २७.०९.२०२४ रोजी स. ९.०० वा. पासन २९.०९.२०२४ रोजी सं. ५.०० वा. पर्यंत एजीएमच्या सूचनेत नमुद नुसार रिमोट ई-व्होटींगर्चो सुविधा तसेच एजीएम दरम्यान ई-व्होटींगची सुविधा पुरवली आहे आणि ई-व्होटींगची तपशिलवार प्रक्रिया एजीएमच्या सूचनेत दिलेली आहे.

सेबी (एलओडीआर), २०१५ चे रेग्युलेशन ४२ आणि अशा अन्य प्रयोज्य तरतुर्दीनुसार, कंपनीच्या सभासदांची नोंदवहीं आणि भाग हस्तांतरण पुस्तके **सोमवार, २३ सप्टेंबर, २०२४ पासून सोमवार, ३० सप्टेंबर, २०२४ पर्यंत (दोन्ही दिवस धरून)** बंद राहतील

कंपनीच्या सर्व सभासदांच्या माहितीसाठी सूचना जारी करण्यात येत आहे

तुमचे हितचिंतक. संचालक मंडळाच्या आदेशाने डॉ. मणी एल. एस ठिकाण: मंबई संचालक आणि कंपनी सेक्रेटरी १ सप्टेंबर, २०२४ डीआयएन क्र. ००८२५८८६

यूको बैंक



UCO BANK Honours Your Trust

ॲस्टर बिल्डिंग, श्रीप्रस्था कॉमप्लेक्स, विवा शॉपिंग सेंटर, वसई तालुका नालासोपारा (प) जिल्हा

ई-मेल आयडी: nalaso@ucobank.co.in

कब्जा सूचना (स्थावर मिळकतीकरिता) [नियम - ८(१) पहा] जोडपत्र IV

ज्याअर्थी, निम्नस्वाक्षरीकारांनी **युको बँक**चे प्राधिकृत अधिकारी या नात्याने सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्टुक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेट्स अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (५४ सन २००२) अन्वये आणि कलम १३(१२) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ८ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून **दिनांक ०८.१२.२०२२ रोजी** एक मागणी सूचना जारी करून कर्जदार/गहाणदार/हमीदार <mark>श्री. धीरज जयप्रकाश दबे आणि श्रीमती सीमा धीरज</mark> दुबे ह्यांना सूचनेत नमूद रक्कम रु. १८,४४,६०४ (रू. अठरा लाख चव्वेचाळीस हजार सहाशे चार मात्र) रोजीस २८.०९.२०२२ (३१.०८.२०२२ पर्यंतच्या व्याजासह) त्यासह पुढील आनुषंगिक खर्च, खर्च, प्रभार या रकमेची परतफेड सदर सूचना प्राप्तीच्या तारखेपासून ६० दिवसांच्या आत करण्यास सांगितले होते.

रकमेची परतफेड करण्यात कर्जदार/गहाणदार/हमीदार असमर्थ ठरल्याने, याद्वारे कर्जदार/गहाणदार/हमीदार आणि सर्वसामान्य जनतेला सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी येथे खाली वर्णन केलेल्या प्रत्यक्ष कब्जा त्यांना सदर ॲक्टच्या कलम १३(४) सहवाचता सदर रुल्स. २००२ च्या नियम ८ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून ह्या <mark>२८ ऑगस्ट, २०२४</mark> रोजी घेतला.

विशेषतः कर्जदार/गहाणदार/हमीदार आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे इशारा देण्यात येतो की मिळकतीशी व्यवहार करू नये व मिळकतीशी केलेला कोणताही व्यवहार हा युको बँक**, नालासोपारा** शाखेच्या रक्कम रु. १८,४४,६०४ (रू. अठरा लाख चव्वेचाळीस हजार सहाशे चार मात्र) आणि त्यावरील व्याज या रकमेसाठी भाराअधीन राहील

तारण मत्तांच्या भरणाकरिता उपलब्ध वेळेसंदर्भात ॲक्टच्या कलम १३(८) च्या तरतुदींकडे कर्जदार/गहाणदार/हमीदारांचे लक्ष वेधन घेतले जाते.

स्थावर मिळकतीचे वर्णन

वसईचे उपनिबंधक, नालासोपारा वसई-विरार शहर महानगरपालिकेत गाव- निलेमोरे, नालासोपारा (प) ता. वसई, जि. पालघर (जुने ठाणे) येथील सर्व्हें क्र. ३६, हिस्सा क्र.०६, सर्व्हें क्र. १२५ आणि १२८, प्लॉट क्र. १०, इमारत क्र. ०१, 'जय राम हाइटुस' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इमारतीमधील फ्लॅट क्र. ०६, तळमजला, सुमारे मोजमापित क्षेत्र ४२५ चौ. फू.(सुपर बिल्ट अप क्षेत्र)

मिळकतीचे मालकाचे नाव:- श्री. धीरज जयप्रकाश दुबे

दिनांक: २३.०८.२०२४ ठिकाण: विरार

सही/-प्राधिकृत अधिकारी युको बँक

बीएन होल्डिंग्स लिमिटेड

(पूर्वी अरिहंत तोरणेसोल लिमिटेड) सी आय एन क्र.: एल१५३१५एमएच१९९१पीएलसी३२६५९०

नोंदणीकृत कार्यालय: २१७, अदानी, इन्स्पायर-बीकेसी, सिच्युएटेड जी ब्लॉक, बीकेसी मेन रोड, वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स, वांद्रे पूर्व, मुंबई, महाराष्ट्र, ४०००५१ दू. :+९१ २२ ६९१२३२०० वे: www.bn-holdings.com ई: -corporate@bn-holdings.com

३३व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना (एजीएम) आणि ई-मतदान माहिती याद्वारे सूचना देण्यात येत आहे की **''बीएन होलिंडग्स लिमिटेड''**(पूर्वी अरिहंत तोरणेसोल लिमिटेड) (सीआयएन क्र.: एल१५३१५एमएच१९९१पीएलसी३२६५९०) च्या सदस्यांची ३३वी (तेहत्तीसावी) वार्षिक सर्वसाधारण सभा एजीएम बोलावण्याच्या सूचनेमध्ये नमूट केल्याप्रमाणे व्यवसाय व्यवहार करण्यासाठी सोमवार, सप्टेंबर २३, २०२४ रोजी स. ११.०० वा व्हिडिओ कॉन्फरिन्सिग (''व्हीसी'')/ इतर ऑडिओ व्हिज्युअल माध्यमे (''ओएव्हीएम'') द्वारे

सदर कंपनी कायदा, २०१३ (अधिनियम) आणि त्या अंतर्गत बनवलेले नियम आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोर रिक्वायरमेंटस्) रेग्युलेशन्स, २०१५ सहवाचता निगम व्यवहार मंत्रालयादारे जारी केलेल्या सर्वसामान्य परिपत्रक क्र. ०९/२०२३. सप्टेंबर २५. २०२३ ''एमसीए परिपत्रके'') आणि सिक्यरिटीज ॲण्ड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडियाचे परिपत्रक क्र सेबी/एचओ/सीएफडी/सीएफडी-पीओडी-२/पी/सीआयआर/ २०२३/ १६७, ऑक्टोबर ७, २०२३ (''सेबी परिपत्रके'') च्या तरतुर्दीच्या अनुपालनात एक सामायिक ठिकाणी सभासदांच्या प्रत्यक्ष उपस्थिती शिवाय व्हीसी/ओएव्हीएम मार्फत एजीएम घेण्यासाठी परवानगी दिले आहे आणि कंपनीला इलेक्ट्रॉनिक माध्यमातून वार्षिक अहवाल इलेक्ट्रॉनिक स्वरूपात पाठवण्यासाठी परवानगी दिले आहे. इलेक्ट्रॉनिक स्वरूपात एजीएमची सूचना आणि वार्षिक अहवाल फक्क तेच सभामदांना पाठवण्यात आली आहे ज्यांचे ई-मेल पूर्व के पूनी /दिपॉबिटरी पार्टिसिपंटस सह नोंदणीकत आहे. एमसीए परिपत्रके आणि सेबी परिपत्रके ला अनसरून ३३व्या (तेहतीस व्या)वार्षिक सर्वसाधारण सभे (एजीएम)ची सूचना आणि सभासदांसाठी वार्षिक अहवालाची प्रत्यक्ष प्रत पाठवणच्या आवश्कते पासून मुक्त केला आहे. सभासदांना वार्षिक अहवाल पाठवणे ऑगस्ट ३१, २०२४ रोजी पूर्ण झाले आहे. ३३ व्या एजीएम सूचनेसह हा वार्षिक अहवाल कंपनीच्या www.bn-holdings.com वर आणि स्टॉक एक्सचेंज अर्थात बीएसई लिमिटेडच्या <u>www.bseindia.com</u> वर वोबसाइटवर देखील उपलब्ध आहे. वर आणि स्टॉक एक्सचेंज अर्थात बीएसईच्या <u>www.bseindia.com</u> वर वेबसाइटवर देखील उपलब्ध

एजीएममध्ये व्यवहार करावयाच्या व्यवसायाच्या बाबींशी संबंधित एजीएमच्या सूचना किंव वार्षिक अहवालामधील कागदपत्रे <u>corporate@bn-holdings.com</u> वर ईमेल पाठवून कंपनील विनंती केल्यावर सदस्यांनी तपासणीसाठी इलेक्ट्रॉनिक पद्धतीने उपलब्ध करून दिली जातील. कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १०८ आणि ११० (यानंतर "अधिनियम" म्हणून संदर्भित) सहवाचता कंपन्या (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ च्या नियम २० आणि २२, सिक्युरिटीज् ॲड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस्) रेग्युलेशन्स, २०१५ (''सेबी लिस्टिंग रेग्युलेशन्स'') च्या रेग्युलेशन ४४, इंस्टिट्युट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया द्वारे जारी केलेल सेक्रेटेरिअल स्टॅण्डर्डस् ऑन जनरल मिटींगज् ('एसएस-२') च्या तरतुर्दींच्या अनुपालनात कंपनी नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरीज् लिमिटेड ('एनएसडीएल') मार्फत व्हीसी/ओएव्हीएम मार्फत एजीएम मध्ये भाग घेण्यासाठी आणि इलेक्ट्रॉनिक मतदान प्रणाली (''दूरस्थ ई-मतदान'') वापरून दुरस्थ मतदान करण्यासाठी सभासदांना सुविधा पुरवित आहे. सभासद फक्त व्हीसी/ओएव्हीएम सुविध मार्फत एजीएम मध्ये भाग आणि समभाग घेवू शकतात आणि त्यांचे उपस्थिती अधिनिमचा कलम १०३ अंतर्गत गणपुर्ती मोजण्यासाठी च्या हेतुने गणण्यात येतील. एजीएमच्या सूचनेमधील टिपा मध्य व्हीसी/ओव्हिएम मार्फत एजीएम मध्ये सहभाग, डिमॅटेरिअलाईज्ड स्वरूपात आणि प्रत्यक्ष स्वरूपात शेअर्स धारण करणारे सभासदाद्वारे दुरस्थत ई-मतदान आणि ज्या सभासदांनी ज्यांनी त्यांचे ई-मेल पत्ते नोंदणीकृत केलेले नाही यांच्या करिता प्रक्रिया/सूचना समाविष्टित आहे. संस्थात्मक भागधारकंच्य श्रेणी अंतर्गत कंपनीच्या सभासदांना दुरूस्थ ई-मतदान मार्फत मतदान आणि व्हीसी/ओव्हीएएम मार्फत एजीएम मध्ये भाग घेणे आणि सहभाग होणे करिता प्रोत्साहन देण्यात येते. जर त्यांनी दुरस्थ ई-मतदानामार्फत मत दिलेले नाही तर एजीएम दरम्यान दुरस्थ ई-

एजीएमची सूचना पाठवल्यानंतर आणि कट-ऑफ तारीख, सोमवार, सप्टेंबर १६, २०२४ नुसार शेअर्स धारण केल्यानंतर आणि सदस्य झालेल्या कोणत्याही सदस्याला e-voting@nsdl.com किंवा <u>shwetas@bigshareonline.com</u> वर ईमेल पाठवून लॉगिन आयडी आणि पासवर्ड मिळू शकतो. तथापि, तुम्ही रिमोट ई-व्होटिंगसाठी एनएसडीएल मध्ये नोंदणीकृत आहात मग तुम्ही तुमचा सध्याचा युजर-आयडी आणि पासवर्ड वापरून तुमचे मत देऊ शकता

मतदान प्रणाली मार्फत व्हीसी/ओएव्हीएम सुविधा मार्फत एजीएम मध्ये उपस्थित सभासदांना

मतदान करण्यास हक्कदार असेल

ठिकाण: मुंबई

दिनांक: ३१.०८.२०२४

ई-मतदान प्रक्रिया निष्पक्ष आणि पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी कंपनीने मुंबई येथे मुख्य कार्यालय असलेले मे. मेहता आणि मेहता, कंपनी सेक्रेटरीज यांचे श्रीम. नयन हांडा (एफसीएस ११९९३; सीपी १८६८६) कार्यरत कंपनी सचिव यांची छाननीकर्ता म्हणून नियुक्ती केली आहे. एजीएम दरम्यान कोणतीही माहिती आणि कोणताही प्रश्न विचारण्याचा हेतू असलेले सदस्य corporate@bn-holdings.com त्यांचे नाव डीमॅट खाते क्रमांक/फोलिओं क्रमांक, ईमेल आयडी, मोबाइल क्रमांक नमूद करून स्वतःची नोंदणी करू शकतात. स्पीकर नोंदणी शुक्रवार दिनांक १५ सप्टेंबर २०२३ पर्यंत खुली असेल. कट-ऑफ तारखेला शेअर्स धारण करणारे सदस्य एजीएममध्ये नोंदणी आणि सहभागी होण्यास पात्र असतील.

ज्या सदस्याला कोणतीही शंका असेल/माहिती हवी असेल त्यांनी corporate@br holdings.com वर कंपनीला ईमेल लिहावा किंवा पाठवावा अशी विनंती केली आहे. तसेच कोणतेही सदस्य एजीएम दरम्यान कोणतेही प्रश्न विचारण्यास इच्छुक असल्यास corporate@bn-holdings.com येथे त्यांचे नाव, डीमॅट खाते क्रमांक/फोलिओ क्रमांक, ईमेल आयडी, मोबाईल क्रमांक नमूद करून स्व:तासाठी नोंदणी करू शकता. वक्ता नोंदणी सप्टेंबर १९, २०२४ (स. ९.०० वा. भाप्रवे) पासून सप्टेंबर २२, २०२४ (सायं. ५.०० वा. भाप्रवे) दरम्यान उघडे राहील. कट-ऑफ तारखेरोजीस शेअर्स धारण करणाऱ्या सदस्यांना नोंदणी करण्यास आणि एजीएम मध्ये सहभाग होण्यास हक्कदार असतील.

ज्या भागधारकांनी त्यांचे शेअर्स डीमटेरियलाइज्ड मोडमध्ये धारण केले आहेत आणि त्यांचे केवायसी तपशील अपडेट केलेले नाहीत त्यांनी त्यांचा ईमेल पत्ता, बँक खाते तपशील आणि इत केवायसी तपशील कंपनीच्या आरटीए म्हणजेच बिगशेअर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड येथे shwetas@bigshareonline.co वर नोंदणी/अपडेट करण्याची विनंती केली आहे. एजीएम/ई-व्होटिंगला उपस्थित राहण्याबाबत कोणतीही शंका किंवा समस्या असल्यास, सदस्य www.w-voting.nsdl.com च्या डाउनलोड विभागात उपलब्ध एफएकयूज आणि ई-व्होटिंग मॅन्युअल पाह् शकतात किंवा एनएसडीएलच्या हेल्पलाइन नंबरवर ०२२ –४८८६७००० किंवा ०२२-२४९९७००० वर कॉल करू शकतात किंवा evoting@nsdl.co.in वर पल्लवी म्हात्रे, वरिष्ट व्यवस्थापकाकडे एक विनंती पाठवा.

बीएन होलिंडग्स लिमिटेडच्या संचालक मंडळाच्या आदेशानुसा सही / रितिका महेंद कंपनी सचिव आणि अनुपालन अधिकारी फॉर्म क्र. आरएससी - ४

राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरण (कंपनीचे भाग भांडवल कमी करण्याची प्रक्रिया) नियम, २०१६ चे नियम ३(३) नुसार) राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरण, मुंबई खंडपीठासमोर

कंपनी याचिका क्र. २०२३ चा १८२ कंपनी कायदा, २०१३ चे कलम ६६ सोबत वाचले जाणारे त्याअंतर्गत तयार केलेल्या नियमांच्या प्रकरणी; आणि

इंडिया फॅक्टरिंग अँड फायनान्स सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेडचे इक्विटी भाग भांडवल कमी करण्याच्या प्रकरणी ...अर्जदाः

इंडिया फॅक्टरिंग अँड फायनान्स सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड

सूचनेचे प्रकाशन

सूचनेची दखल घेतली जाऊ शकते की वर नमुद केलेल्या अर्जदार कंपनीचे म्हणजेच इंडिया फॅक्टरिंग अँड यनान्स सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेडचे **(कंपनी)** भाग भांडवल पुर्ण भरणा केलेले ४६,२०,७६,६४९ (चाळीस कोटी वीस लाख शहात्तर हजार सहाशे एकोणपत्रास) इक्विटी भागाची किंमत प्रत्येकी रु. १ (रुपये दहा फक्त) मल्याने रु. ४६२,०७,६६,४९०/— (भारतीय रुपये चारशे बासष्ट कोटी सात लाख . महासम्य हजार चारशे नव्बद फक्त) हून ते पुर्ण भरणा केलेले ४२,९३,८०,०२० (बेचाळीस कोटी याण्णव लाख ऐंशी हजार वीस) इक्विटी भागांची किंमत प्रत्येकी रु. १० (रुपये दहा फक्त) मल्यां ४२९,३८,००,२००/— (भारतीय रुपये चारशे एकोणतीस कोटी अडतीस लाख दोनशे फक्त) अशी ातीची पुष्टी करण्यासाठी वरनमुद केलेली कंपनी याचिका **(कंपनी याचिका)** दिनांक १४ जुलै २०२४ रोजी माननिय राष्ट्रीय कंपनी कार्येदा न्यायाधिकरण, मुंबई खंडपीठ **(खंडपीठ)** यांच्याकडे सादर करण्यात आली होती.

व्यैयक्तिक क्रेडिटर्सना सूचना बजावण्यात आल्या आहेत.

कंपनीने दिनांक ३० जुन २०२४ रोजी क्रेडिटर्सची यादी तयार केली आही आणि ती यादी कंपनीच्य ोंदणीकृत कार्यालयात तसेच त्यांच्या अधिकृत/कायदेशीर प्रतिनिधींच्या पत्त्यावर म्हणजेच ट्रायलिगल, २२ जला, वन फोर्ब्स, व्ही. बी. गांधी मार्ग, काळा घोडा, फोर्ट, मुंबई — ४००००१ येथे सकाळी ११ दपारी ४ या वेळेत सर्व कामकाजाच्या दिवसांत दिनांक १ सप्टेंबर २०२४ ते २१ ऑक्टोबर २०२४ दरम्या . पारणीसाठी उपलब्ध आहे.

कंपनीच्या कोणत्याही केहिटर्मला अर्जावर किंवा केहिटर्मच्या याटीतील तपशिलांवर काही आक्षेप असल्या ऱ्यांनी, त्यासंदर्भातील आक्षेप (समर्थक कागदापत्रांसह), या सूचनेच्या तारखेपासून तीन महिनांच्या आत खार्ल स्वाक्षरी केलेल्यांना किंवा त्यांच्या अधिकृत किंवा कायदेशीर प्रतिनिधींना ट्रायलिंगल, २रा मजला, वन फोर्ब्स व्ही. बी. गांधी मार्ग. काळा घोडा. फोर्ट. मंबई — ४००००१ येथे त्याचे नाव आणि पत्ता आणि त्याच्य अधिकृत प्रतिनिधी, जर असेल तर, त्याचे नाव आणि पत्त्यासह पाठविला जाऊ शकतात

वर नमुद केलेल्या कालावधीमध्ये कोणतेही आक्षेप प्राप्त झाले नाहीत तर, असे गृहित धरले जाईल क् क्रेडिटर्सेच्या यादीतील वरील नोंदी. भाग भांडवल कमी करण्यासाठी वरील याचिकेच्या अंतर्गत सर्व कार्यवार्ह

देखील लक्षात घ्यावे की सोमवार दिनांक २**८ ऑक्टोबर २०२४** रोजी सनावणी निश्चित करण्या गली आहे ज्यावर माननिय न्यायाधिकरण अर्जावर सुनावणी करतील. जर कोणताही क्रेडिटर्स सुनावणीत उपस्थित राहण्याचा विचार करत असेल, तर त्यांने जर काही आक्षेप असल्यास आक्षेपांसह विनंती करावी आज दिनांक १ सप्टेंबर २०२४ , मुंबई येथे श्री. रवि हरेश वालेच

अधिकृत प्रतिनिधी इंडिया फॅक्टरिंग अँड फायनान्स सोल्युशन्स प्रायद्हेट लिमिटेड युनिट क्र. ४०१, ४था मजला, विंडसर हाऊस, ऑफ सीएसटी रोड विद्यानगरी मार्ग, कलिना, सांताक्रूझ (पुर्व), मुंबई महाराष्ट्र, भारत - ४०००९८

पंक्चुअल ट्रेडिंग लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय: ४११, फ्लोअर-४, प्लॉट-२०७, एम्बसी सेंटर, जमनालाल बजाज मार्ग, नरिमन पॉइंट, मुंबई, महाराष्ट्र, भारत, ४०००२१ सीआयएन: L67/20MH1986Pt-C039919 वेबसाइट: www.punctualtrading.com; दूरवर्नी ऋ. ०२२-३५२१५१४६; ई-मेल: punctualtradinglid@gmail.com

वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना, नोंदवह्या समाप्ती आणि दूरस्थ ई-मतदानाची सूचना

ह्या द्वारे सूचना देण्यात येते कि, वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत नमूद केलेलं कामकाज करण्यासाठी कंपनीच्य सदस्यांची 38 वी वार्षिक सर्व साधारण सभा सोमवार दि २३ सप्टेंबर २०२४ रोजी दपारी २ ३० वाजता ६०३ एम्बर्स सेंटर, जमनालाल बजाज मार्ग, नरिमन पॉइंट, मुंबई, महाराष्ट्र, भारत, ४०००२१ येथे होईल.

सदर सूचना व त्याचबरोबर प्रॉक्सी प्रपत्र, उपस्थिती स्लिप आणि संचालकांचा अहवाल , लेखापरीक्षकांचा अहवाल आणि लेखापरीक्षित वित्तीय विवरण असलेला वार्षिक अहवाल ज्यांचा इ-मेलचा पत्ता उपलब्ध आहे अश्या सर्व सदस्यांना इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पाठवण्यात आले आहेत आणि ज्यांचा इ-मेल चा पत्ता उपलब्ध नाही अश्या सर्व समासदाना छापील स्वरूपात पाठवण्यात आले आहेत आणि ते कंपनीच्या वेबसाईट वर www.punctualtrading.com येथे उपलब्ध आहे आणि वार्षिक सर्वे साधारण सभेची सूचना बीएसइ लिमिटेड (बीएसइ) च्या वेबसाईटवर www.bscindia.com येथे आणि लिंक इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (लिंक इनटाइम) यांच्या वेबसाईटवर www.instavote.linkintime.co.in येथे

कंपनी कायदा, २०१३ मधील कलम १०८, कंपनीज (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम २०१४ च्या नियम २० सुधारित आणि भारतीय प्रतिभती आणि विनिमय बोर्ड (सेबी) (लिस्टिंग ऑब्लिगशन्स अँड डिस्क्लोजर्स रीक्वायरमेंटस) अधिनियम जार ने नार्रेस आरोज का जाना वानेन ने बाद (सना) (राज्य के जान के अवस्थित के अवस्थित के अवस्थित के अवस्थित के अव १२९५ मधीन नियम ४४(१) अन्यये कंपानी संस्थाना वार्षिक सर्वसाधारा सभेच्या मुन्तत नामूद करणता आलेल्या सर्वे उरावांवर वार्षिक सर्वसाधारण सभेच्या वार्यकन त्यांचे उरावांवर वार्षिक सर्वसाधारण सभेच्या विकाणाव्यतिरिक्त इतर विकाणाहून इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रणा वार्यकन त्यांचे मतदान करण्यासाठी लिंक इनटाइम द्वारा सुविधा दूरस्थ इ-मतदान व्यवस्था उपलब्ध करून देण्यात अली आहे आणि

दूरस्थ इ-मतदान कालावधी शुक्रवार, दि. २० सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी ९.०० (भाप्रवेळ) वाजता सुरु होईल आणि रविवार, दि. २२ सप्टेंबर २०२४ रोजी सार्यकाळी ०५.०० (भाप्रवेळ) वाजता संपेल. ह्या कालावधीत, सदस्य इलेक्ट्रॉनिक पद्धतीने त्यांचे मतदान करू शकतील. त्यानंतर लिंक इनटाईमें इंडिया प्रायव्हेट लिमिटेड द्वारा इ-मतदान यंत्रणा बंद करण्यात

सदस्यांचे मतदानाचे अधिकार हे दि. १६ सप्टेंबर, २०२४ रोजी ("अंतिम मुदतीची तारीख") कंपनीच्या भरणा केलेल्या इक्वीटी समभाग भांडवलात त्यांनी धारण केलेल्या इक्वीटी समभागाच्या प्रमाणात असतील, अंतिम मदतीच्या तारखेला . कंपनीची सदस्य असलेली कोणतीही व्यक्ती वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत नमूद करण्यात आलेल्या सर्व ठरावांवर दरस्थ इ-मतदान सुविधा वापरून किंवा वार्षिक सर्वसाधारण सभेत मतदान करू शकेल.

वार्षिक सर्वसाधारण सभेची सचना पाठविण्यात आल्यानंतर एखाद्या व्यक्तीने कंपनीचे समभाग खरेदी केले आणि सदर वाचन क्यतिवारण स्वाच पूचना पानिकारण आयोज (स्वाच व्याच क्याच क्याच क्याच क्याच क्याच क्याच क्याच क्याच क्याच क् व्यक्ति क्याची संदर्भ वनत्याम आणि अतिम मृदतीच्या तारखेला तिने समभाग धारण केले असल्यास, सदर व्यक्ती वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेत नमूद करण्यात आलेल्या सर्व ठरावांवर, दूरस्थ इ-मतदान सुविधा वापूरून किंवा वार्षिक सर्वसाधारण सभेत पद्धतीने मतदान करू शकेल. सदर व्यक्ती https://instavote.linkintime.co.in येथे विनंती पाठवून लॉग इन आयडी आणि पासवर्ड मिळवू शकते. परंतु, जर त्या व्यक्तीने अगोदरच लिंक इन टाइम यांचेकडे दूरस्थ मतदानासाठी नोंदणी केली असल्यास, विद्यमान यूजर आयडी आणि पासवर्डचा मतदान करण्यासाठी उपयोग करता येईल. ठरावावर मतदान करण्यासाठी वार्षिक सर्वसाधारण सभेच्या ठिकाणी मतदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल आणि ज्यांना दूरस्थ इ-मतदानाद्वारे त्यांचे मतदान केले नाही असे सदस्य वार्षिक सवसाधारण समेत त्यांच्या मतदानाज्य अधिकाराचा वापर करू शकतील, ज्यांनी दूरस्थ इ-मतदान सुविधा वापरून त्यांचे मतदान केले आहे असे सदस्य वार्षिक

सर्वसाधारण सभेला उपस्थित राह् शकतील परेतु ते पुन्हा त्यांचे मतदान करण्यास पात्र नसतील. संपूर्ण ई-मतदानच्या प्रक्रियेची छाननी करण्यासाठी मि. हर्षद पुसाळकर, प्रॅक्टीसिंग कंपनी सेक्रेटरी ह्यांची स्कुटीनाईजर म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे.

या मतदानाचा निकाल आणि स्क्रुटीनाईजरचा अहवाल कंपनीच्या वेबसाईटवर म्हणजे (www.punctualtrading.com) आणि लिंक इनटाईम यांच्या वेबसाइटवर https://instavote.linkintime.co.in येथे उपलब्ध करून देण्यात येईल तसेच जिथे कंपनीच्या ईक्वीटी समभागांची नोंदणी केली आहे, अश्या बीएसई लिमिटेड ह्यांना पाठवण्यात येईल,

इ-मतदानासंबंधी काहीही चौकशी करायची असल्यास किंवा प्रश्नांसाठी, कृपया https://instavote.linkintime.co.in येथे हेल्प विभागात उपलब्ध असलेले वारवार विचारले जाणारे प्रथ (एफएक्यज) आणि इ. मतदान पस्तिका पाहावी किंवा enotices@inkintime.co.in येथे इ-मेल पाठवावे अथवा लिंक इन टाइम द्वारा वेण्यात आलेल्या क्रमांकावर संगंध साधावा किंवा श्री. राजीव रंजन, असिस्टंट व्हाईस प्रेसिडेंट यांच्याशी निश्चित केलेल्या इ-मेल आयडी: rajiy ranjan@linkintime.co in येथे संपर्क साधावा काहीही तकार/समस्या असल्यास सदस्यांनी मेसर्स लिंक इन टाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, रजिस्ट्रार आणि समभाग हस्तांतरण एजंट, यांच्याशी सम्पर्क साधावा.

कंपनी कायदा, २०१३ मधील कलम् ९१ अन्वये, कंपनीचे सदस्यांचे रजिस्टर आणि समभाग हस्तांतरण पुस्तिका, मंगळवा दे. १७ सप्टेंबर २०२४ ते सोमवार दि. २३ सप्टेंबर २०२४ (दोन्ही दिवस समाविष्ट) ह्या कालावधीत ३१ ँमार्च २०२४ रोजी मंपलेल्या वित्तीय वर्षासाठीच्या कंपनीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी बंद राहतील

सभेला उपस्थित राहण्यास आणि मतदान करण्यास पात्र असलेल्या व्यक्ती, स्वतः मतदान करू शकतील किंवा सभेस उपस्थित राहण्यास आणि मतदान करण्यास पात्र असलेल्या व्यक्तीने योग्य प्रकारे स्वाक्षरी केलेल्या विशीत प्रपत्राद्वारे , अधोकारप्रदान पत्राद्वारे सर्व प्रॉक्सिज कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात सभेच्या ४८ तास अगोदर जमा केल्यास प्रॉक्सी/अधिकृत प्रतिनिधींच्या द्वारे मतदान करू शकतील.

दीपक रामचंद्र पवार पूर्ण वेळ संचालक डीआयएन: ०८०८८०८३ दिनांक: ३१/०८/२०२४

> मुंबई येथे कर्ज वसुली न्यायाधिकरण क्र. २ मध्ये एमटीएनएल भवन, ३रा मजला, स्ट्रॅण्ड रोड, अपोलो बंदर, कुलाबा मार्केट, कुलाबा, मुंबई-४००००५ मूळ अर्ज क्र. ४३१ सन २०२३

परि.-१५

...अर्जदार

समन्स इंडियन ओव्हरसिज बँक विरुद्ध

कु. वंदना केतन घमंडे मे. वंदना एंटरप्रायजेसचे मालक ज्याअर्थी, वरील नमूद ओए क्र. ४३१ सन २०२३ नामदार पीठासिन अधिकाऱ्यांसमोर

०३.०१.२०२४ रोजी सुचीबद्ध केला होता. ज्याअर्थी, नामदार न्यायाधिकरणाने कृपावंत होऊन रु. २२,४२,६०४.७५ च्या कर्जाच्या वसुलीसाठी तुमच्याविरुद्ध दाखल केलेल्या ॲक्टच्या कलम १९(४) अंतर्गत सदर अर्जावर

(ओ.ए.) समन्स/सूचना जारी केली. (जोडलेल्या दस्तावेजांच्या प्रतींसह अर्ज) ॲक्टच्या कलम १९ च्या पोट-कलम (४) नुसार, तुम्हा प्रतिवादींना खालीलप्रमाणे निर्देश रेण्यात येत आहेत

विनंती केलेल्या अनुतोषांना मंजुरी का देऊ नये त्याची समन्सच्या बजावणीच्या ३०

दिवसांत कारणे दाखविण्यासाठी; मूळ अर्जाच्या अनु. क्र. ३ए अंतर्गत अर्जदारांनी विनिर्दिष्ट केलेल्या मिळकती आणि

मत्तांव्यतिरिक्त अन्य मिळकती आणि मत्तांचे तपशील जाहीर करणे; मिळकर्तींच्या जप्तीसाठीच्या अर्जावरील सुनावणी आणि निकाल प्रलंबित असल्याने मूळ

अर्जाच्या अनु. क्रमांक ३ए अंतर्गत जाहीर केलेल्या अशा अन्य मत्ता आणि मिळकतींचा आणि तारण मत्तांचा व्यवहार करण्यास किंवा त्या निकाली काढण्यास तुम्हाला मज्जाव करण्यात आला आहे. ्तुम्ही न्यायाधिकरणाची पूर्व परवानगी घेतल्याखेरीज ज्यावर तारण हितसंबंध बनवले आहेत

त्या कोणत्याही मत्तांची आणि/किंवा मूळ अर्जाच्या अनु. क्रमांक ३ ए अंतर्गत जाहीर किंवा विनिर्दिष्ट केलेल्या अन्य मत्ता आणि मिळकतींचे त्यांच्या व्यवसायाच्या सामान्य कामकाजाव्यतिरिक्त विक्री, भाडेपट्टा किंवा अन्य प्रकारे हस्तांतरण करणार नाहीत. व्यवसायाच्या नियमित कामकाजाच्या ओघांत तारण मत्ता किंवा अन्य मत्ता व मिळकती

यांच्या विक्रीतून रोकड झालेल्या विक्री रकमेचा हिशोब देण्यास तुम्ही बांधील असाल व अशी विक्री रक्कम अशा मत्तांवर तारण हितसंबंध धारण करणाऱ्या बँक किंवा वित्तीय संस्थेकडे ठेवलेल्या खात्यामध्ये जमा केली पाहिजे.

तुम्हाला ०२/०९/२४ रोजी स. ११.०० वा. लेखी निवेदन सादर करून त्याची एक प्रत . अर्जदारांना सादर करण्याचे आणि डीआरटी-III यांसमोर हजर राहण्याचे देखील निर्देश देण्यात येत आहेत, कसूर केल्यास, तुमच्या गैरहजेरीत अर्जावर सुनावणी होऊन निकाल दिला जाईल

ग<mark>इ</mark>या हस्ते आणि ह्या न्यायाधिकरणाच्या शिक्क्याने ह्या २८ जून, २०२४ रोजी दिले.



प्रबंधक. डीआरटी ॥, मुंबई

आनंद अपार्टमेंट, जे. पी. रोड, पराडे हॉल जवळ, अंधेरी पश्चिम, मुंबई- ४०००५८ आणि येथे देखील गाळा क्र. १२/१३, कुसुम इंडस्ट्रियल इस्टेट, हमरापुरवाडा, ठाणे- ४२१३०३

सर्व प्रतिवादींचे नाव आणि पत्ता

मे. वंदना एंटराप्रायजेसचे मालक

फ्लॅट क्र. बी-२, तळ मजला,

आदेश्वर मेडीटेक्स लिमिटेड

सीआयएन: एल५२३९०एमएच२००७पीएलसी१६९५४४ नोंद. कार्यालय: गाला १९१, लोक सेंटर, मरोळ मरोशी रोड, अंधेरी पूर्व, मरोळ नाका, मुंबई, महाराष्ट्र, भारत, ४०००५९

दूर. क्र.: +९१-२२-४५१४ ५४७६, ईमेल: adeshwarmedi@gmail.com/ cs.adeshwarmeditexItd@gmail.com वेबसाईट: www.adeshwarmeditex.com

सूचना

<mark>सूचना</mark> याद्वारे देण्यात येत आहे की, आदेश्वर मेडीटेक्स लिमिटेडच्या सभासदांची १७व्या वार्षिक सर्वसाधारण सभा त्यांचे नोंदणीकत कार्यालय गाला १११. लोक सेंटर, मरोळ मरोशी रोड, अंधेरी पर्व, मरोळ नाका मुंबई, महाराष्ट्र , भारत ४०००५९ येथे बुधवार, सप्टेंबर २५, २०२४ रोजी दु. ०२:३० वा. (भाप्रवे) एजीएमच्या सूचनेमध्ये नमूद केल्यानुसार सर्वसाधारण आणि विशेष कामकाज करण्यासाठी आयोजित केर्ल जाईल, ज्याची प्रत कंपनी अधिनियम, २०१३ आणि त्या अंतर्गत स्थापित नियमांच्या अंतर्गत परवान असलेल्या पध्दतीने कंपनीच्या सर्व सभासदांना पाठविण्यात आली आहे आणि ती पाठविण्याचे काम शनिवार, ऑगस्ट ३१, २०२४ रोजी पूर्ण झाले आहे.

कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १०८ आणि इतर प्रयोज्य तरतुदी सहवाचता कंपनीज् (मॅनेजमेंट ॲण्ड ॲडमिनिस्ट्रेशन) अमेंडमेंट रुल्स, २०१५ च्या नियम २० आणि सिक्युरिटीज ॲण्ड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिंग ऑब्लिगेशन ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंटस्) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ४४ च्या . गरतुर्दींना अनुसरुन कंपनीने बिगशेअर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड द्वारे पुरवलेल्या प्लॅटफॉर्ममार्फत दुरस्थ ई-गसदांना सुविधा पुरवली आहे. रुल्सना अनुसरुन तपशिल खालीलप्रमाणे सूचना पाठविणे पुर्ण झाल्याची तारीख: शनिवार, ऑगस्ट ३१, २०२४

द्रस्थ ई-मतदान सुरू होण्याची तारीख आणि वेळ: रविवार, सप्टेंबर २२, २०२४ (स. ०९.०० वा. भाप्रवे).

द्रस्थ ई-मतदान संपण्याची तारीख आणि वेळ: मंगळवार, सप्टेंबर २४, २०२४ (सायं. ०५.०० वा. भाप्रवे).

कटऑफ तारीख जी मंगळवार, सप्टेंबर १७, २०२४ आहे रोजीस प्रत्यक्ष स्वरुपात किंवा डिमटेरियलाईज्ड स्वरुपात शेअर्स धारण केलेले कंपनीचे सभासद इलेक्ट्रॉनिकली त्यांचे मतदान करु

इलेक्ट्रॉनिक माध्यमाने दुरस्थ ई-मतदानाला मंगळवार, सप्टेंबर २४, २०२४ (सायं. ०५.०० भाप्रवे) नंतर परवानगी देण्यात येणार नाही. सभेत अध्यक्षांनी मागणी केल्यास आणि त्यानंतर परवानगी दिल्यास, सभासदांनी द्रस्थ

ई-मतदान सुविधेचा लाभ घेतला नसेल तर त्यांना बॅलेट पेपरद्वारे सभेत त्यांचे मतदान करणे शक्य होईल. दूरस्थ ई–मतदान सुविधेमार्फत मतदान केले असल्यास सभासदांना सर्वसाधारण सभेत त्यांच्य मतदानाचा हक्क वापरण्याची परवानगी दिली जाणार नाही.

सभासद दरस्थ ई-मतदानाद्वारे मतदानाचा हक वापरल्यानंतरही सर्वसाधारण सभेत सहभागी होऊ शकतात परंतु सभेत पुन्हा मतदान करण्याची परवानगी दिली जाणार नाही.

ज्या व्यक्तीचे नाव कट ऑफ तारखेस सभासदांच्या रजिस्टरमध्ये किंवा डिपॉझिटरीजकडे असलेल्य लाभकारी मालकांच्या रजिस्टरमध्ये नोंदवलेली असतील तेच फक्त दुरस्थ ई-मतदानाची सुविधा घेण्यासाठी आणि सर्वसाधारण सभेत मतदान करण्यासाठी हक्कदार राहतील

१७व्या एजीएमच्या सूचनेसह दुरस्थ ई-मतदान प्रक्रियाविहित माध्यमने सर्व सभासदांना पाठविण्यात आली आहे आणि ती कंपनीची वेबसाईट म्हणजेच www.adeshwarmeditex.com आणि बिगरशेअर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडची वेबसाईट https://www.bigshareonline.com वर मध्या उपलब्ध आहे कोणीही व्यक्तीने सूचना पाठवल्यानंतर कंपनीचे शेअर्स संपादित केले आहेत आणि सभासद बनले

आहेत ते येथील खालील बाब क्र. १२ मध्ये नमूद केलेल्या व्यक्तीकडून लॉगिन आयडी आणि पासवर्ड प्राप्त करु शकतात. १) कंपनीने निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने ई-मतदान प्रक्रियेचे परिनिरिक्षण करण्यासाठी परिनिरिक्षव म्हणन श्री. दीप शक्ला, प्रॅक्टिसिंग कंपनी सेक्रेटरी यांची नियक्ती केली आहे

२) ई मतदानाशी संबंधित कोणतीही चौकशी/तक्रारीकरिता सभासद खालील ठिकाणी संपर्क क

(ए) ई-मतदान हेल्पडेस्क

बिगरशेअर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड ई-मेल : ivote@bigshareonline.com

फोन : १८००२२५४२२

(बी) मे. बिगशेअर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड कार्यालय क्र. एस६-२, ६वा मजला, पिनॅकल बिझनेस पार्क, अहुरा सेंटरच्या पुढे, महाकाली गुफा रोड, अंधेरी (पूर्व), मुंबई - ४०००९३.

-फोनः ०२२ - ६२६३८२००, फॅक्सः ०२२-६२६३८२९९

ई-मेल- info@bigshareonline.com वेबसाईट : www.bigshareonline.com नचना याटारे टेण्यात येते की. कंपनी अधिनियम, २०१३ चा कलम ९१, कंपन्या (व्यवस्थापन आणि रेकायरमेंटस्) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेगल्युलेशन ४२ ला अनुसरून कंपनीच्या १७ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या हेतु करिता कंपनीच्या सभासदांची नोंदवही आणि भाग हस्तांतर पुस्तके **बुधवार ग्प्टेंबर १८, २०२४ पासून बुधवार, सप्टेंबर २५, २०२४ पर्यंत** बंद राहील.

ठिकाण: मंबर्ड ारीख: सप्टेंबर ०१, २०२४

आदेश्वर मेडीटेक्स लिमिटेड करिता सही/-कृष्णोजीराव नागराजा राव पूर्ण वेळ संचालव डीआयएँन : ०७६८४३०८





ALLAHABAD

₹.७०,३०,०००.००

Indian Bank

बोरिवली पश्चिम शाखा : १-४, नताशा मनोर ए चंदावरकर रोड, बोरिवली (प)मुंबई- ४०० ०९२, दुर **क्र**

मागणी सूचना जोडपत्र । सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ

सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ च्या कलम १३(२) अन्वये सूचना मे.जे जे स्पायसेस ॲन्ड फुड इंडस्ट्रीज (प्रोप: जयेश एन दोशी) (कर्जदार) युनीट ६, आर.के.

कंपाऊंड, सर्वे क्र. १४८, हिस्सा क्र. ५, जुहुचंद्र, वसई, पलघर-४०१२०८ सौ.शांता बेन दोशी (हमीदार) १०३/ए, ब्ल्यु बेल सीएचएसएल, रॉयल कॉम्पलेक्स, एक्सर रोड, बोरिवली पश्चिम-४०० ०९२

सौ.उर्मिला दोशी (हमीदार) १०३/ए, ब्ल्यु बेल सीएचएसएल, रॉयल कॉम्पलेक्स, एक्सर रोड, बोरिवली पश्चिम-४०० ०९२

महोदय आणि महोदया, विषय : इंडियन बँक बोरिवली (प) शाखेकडिल तुमचे एमएसएमई डब्ल्युसीटीएल खाते क्र.

७१४१८६७६४२ तुम्ही १ले प्रोप्रायटरी फर्म यांनी **इंडियन बँक बोरिवली (प) शाखेकडुन वरील कर्ज घेतले**. तुम्ही २ रे

व ३रे हे तुम्ही १ले यांनी घेतलेल्या कर्जाचे हमीदार आहात. तुम्ही १ले, २ रे आणि ३ रे द्वारे विनंती वरून बँकेच्या कामकाजाच्या ओघात खालील सुविधा मंजुर केल्या

-होत्या आणि तुम्ही पहिले घेतल्या होत्या. सुविधाचा प्रकार मर्यादा (रु. यात) एमएसएमई डब्ल्यसीटीएल

			, ,		
तुम्ही १ले, २रे आणि ३रे यांनी सदर प्रत्येक सुविधेसाठी खालील दस्तावेज निष्पादित केले आहेत:					
सुविधेचा प्रकार		दस्तावेजांचा प्र	कार		
एमएसएमई डब्ल्यसीटीएल खाते	१. डिमांड प्रॉमिसरी नोड २. डी३२ आणि डी३			1191111	11211111-11
डब्ल्युसाटाएल खात	૮. કાર્ર આાળ કાર	४- ०७.५०.५०५६	ादनाकात सर	ममाग	गहाणाच्या

विस्ताराच्या बँक निश्चितीसाठी पक्षाकडुन पत्र; क्र. ७१४१८६७६४२ ३. डी-१०१-०९.०३.२०१५ दिनांकीत जंगमचे जंगमगहाणाकरिता करार ४. डी७२- ३१.१२.२०२१ रोजीचा डीमांड कॅश क्रेडिट आणि वर्किंग कॅपिटल टर्म कर्ज मधील विद्यमान कॅश क्रेडिट सुविधाचे वर्गिकरणाकरिता करार. ५. डी५७–३१.१२.२०२१ रोजीचे हमीचे करार

सदर कर्जाचा परतावा हा ३१.१२.२०२१ दिनांकीत हमीच्या करारा निष्पादीत द्वारे तुम्ही क्र. २रे आणि ३रे द्वारे वैयक्तीक हमी दिली आहे. सदर कर्जांचे परतफेड गहाण मत्ताद्वारे आणि स्टॉक्स व बुक डेब्ट्स वरील जंगमगहाणामार्गे अनन्य प्रभाराद्वारे तारण सुरक्षित आहे.

दुकान क्र. ३, तळ मजला विक्रम अपार्टमेंट, एस क्र. ५१, एच क्र. ४, सीटीएस क्र. ३१९ धारक -जिमनीचा प्लॉट, गाव एक्सर, एक्सर रोड, बोरिवली पश्चिम, मुंबई-४०००९२ चे ते सर्व भाग व विभाग. सीमाबद्ध:- उत्तर: कृष्णानगर, दक्षिण: मोकळा प्लॉट, पूर्व: मोकळा प्लॉट, पश्चिम: एक्सर रोड

व्याजासह एकत्रित रक्कम चुकती करण्यासाठी वारंवार विनंती करुनही तुम्ही सगळ्यांनी जे संयुक्तपणे आणि वेगवेगळी बांधील आहेत यांनी थकबाकी रकमेची परतफेड करण्यात आणि मान्य केल्यानसार कसूर केली आहे. कर्ज खाते हे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया द्वारे जारी केलेल्या मत्ता वर्गीकरणाशी संबंधित निर्देश/मार्गदर्शक तत्वानुसार **१३.०८.२०२४** पासून नॉन परफॉर्मिंग ॲसेटस् म्हणून वर्गीकृत करण्यात

२३.०८.२०२४ रोजीस थकबाकी एक्कम रु. ६७,१०,३६५/ - (रुपये सदुसष्ट लाख दहा हजार तीनशे पासष्ट मात्र) तुमच्याद्वारे देय आणि सदर रकमेवर प्रदानाच्या तारखेपर्यंत २४.०८.२०२४ पासून मान्य केलेल्या दराने पुढील व्याज इतकी आहे.

सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ अन्वये कर्जदार म्हणजे बँकेद्वारे वित्तीय सहाय्य मंजूर केलेली किंवा कोणतीही हमी दिलेली किंवा कोणतेही गहाण/प्रभार निर्माण केलेली/बँकेद्वारे मंजूर केलेल्या वित्तीय नहाय्याकरिता तारण ठेवणारी कोणीही व्यक्ती.

त्यामुळे तुम्ही सर्व आणि प्रत्येकाला कलम १३(२) अन्वये सदर सूचनेच्या तारखेपासून **६० दिवसांत** सदर तारखेपासून प्रदानाच्या तारखेपर्यंत सदर तारखेपासून व्याजासह एकत्रित दिनांक रोजीस थकबाकी म्हणजेच रु. ६७,१०,३६५/- (रुपये सदसष्ट लाख दहा हजार तीनशे पासष्ट मात्र)सह देयाच्या तारखेपर्यंत आज पासूनचे व्याजाची थकबाकी रक्कम प्रदान करण्यासाठी याद्वारे बोलाविण्यात येत आहे. कसूरवार ठरल्यास बँकेला सदर ॲक्ट अन्वये तुम्हाला कोणत्याही पुढील संदर्भाशिवाय तारण हितसंबंधाच्या अंमलबजावणीचा तिचा हक्क वापरणे भाग पडेल. तुम्ही सूचनेच्या तारखेपासून ६० दिवसात तुमचे संपूर्ण दायित्व निभावण्यास कसूर केल्यास बँक येथील खालील परिशिष्टात दिलेल्या

तारण मत्ताच्या विरोधात ॲक्टच्या कलम १३(४) अन्वये तिच्या अधिकाराचा वापर करेल. सदर सूचनेच्या तारखेपासून ६० दिवसाच्या समाप्तीनंतर आणि मागणीचे पालन करण्यास तुम्ही कसूर केल्यावर बँक ॲक्ट अंतर्गत तिच्या हक्काचा वापर करण्यासाठी कब्जा घेण्यासाठी आवश्यक ती पावले

कृपया नोंद घ्यावी की ॲक्टच्या कलम १३(१३) च्या तरतुर्दीनुसार बँकेची लेखी पूर्व परवानगी घेतल्याशिवाय सदर सूचनेच्या तारखेनंतर विक्री, भाडेपट्टा किंवा अन्य मार्गाने तारण मत्तेचे (येथील खालील परिशिष्टात दिलेल्या) हस्तांतर करु शकत नाही.

नमूद करणे आवश्यक नाही की, तुम्हाला देण्यात येणारी सूचना ही बँकेला उपलब्ध असलेल्या अन्य कोणत्याही उपायांना बाधा न आणता आहे. कृपया ध्यानात ठेवावे की, ही सूचना प्राप्त केलेल्या/प्राप्त करावयाच्या आदेश/हुकुमाच्या निष्पादनाची कार्यवाही आणि डीआरटी/डीआरएटी/न्यायालयाचे डीआरटी/आरओ यांच्यासमोर सध्या प्रलंबित प्रक्रियेची कार्यवाही करण्यासाठी बँकेच्या अधिकाराला बाधा न आणता दिली आहे.

कृपया नोंद घ्यावी बँकेने इतर अनुषंगिक दायित्वे तसेच तुमच्या वतीने स्थापित आणि जारी केलेले लेटर ट ऑफ क्रेडिट आणि थकीत बिल डिस्काऊंटिंग, बँक गॅरंटी अंतर्गत उद्भवणारे दायित्व चुकते करण्यासाठी तुम्हाला बोलाविण्याचा हक्क राखून ठेवला आहे. निम्नस्वाक्षरीकार हे उपरोक्त कलम १३ अन्वये अधिकाराचा वापर करणे आणि सदर सूचना जारी

करण्यासाठी बँकेचे यथायोग्य प्राधिकृत अधिकारी आहेत.

पश्चिम: एक्सर रोड

दिनांक: २३.०८.२०२४

ठिकाण: बोरिवली

परिशिष्ट मत्तेचा विनिर्दिष्ट तपाशिल ज्यामध्ये तारण हितसंबंध निर्माण केलेले आहेत ते खालील प्रमाणे: दुकान क्र. ३, तळ मजला विक्रम अपार्टमेंट, एस क्र. ५१, एच क्र. ४, सीटीएस क्र. ३१९ धारक

जिमनीचा प्लॉट, गाव एक्सर, एक्सर रोड, बोरिवली पश्चिम, मुंबई-४०००९२ चे ते सर्व भाग

व विभाग. सीमाबद्ध:- उत्तर: कृष्णानगर, दक्षिण: मोकळा प्लॉट, पूर्व: मोकळा प्लॉट,

आपला विश्वास् सही/-

प्राधिकृत अधिकारी इंडियन बँक करीता



सर्कल सस्त्रा सेन्टर ठाणे ३रा मजला, पीएनबी प्रगती टॉवर, सी-९, जी ब्लॉक बांद्रा कुर्ला कॉमप्लेक्स, बांद्रा (पूर्व), मुंबई-४०००५१ ईमेल :- cs8325@pnb.co.in

जोडपत्र IV (नियम ८(१) पहा)

कब्जा सूचना

याअर्थी, निम्नस्वाक्षरीकारांनी पंजाब नॅशनल बँक चे प्राधिकृत अधिकारी म्हणून दि सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्टक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अन्वये आणि सिक्यरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ सहवाचता कलम १३ अन्वये प्रदान केलेल्या शक्तींच वापर करून २१.०५.२०१९ रोजी मागणी सूचना जारी करून कर्जदार/हमीदार/गहाणदार श्री. अमीन आयुब डुक्का आणि सौ. शबाना अमीन डुक्का यांना सूचनेमध्ये नमूद केलेली रक्कम रु. २१,३१,०७५/-(रुपये एकवीस लाख एकतीस हजार पंच्याहत्तर मात्र) रोजीस ३०.०४.२०१९ त्यासह पुढील व्याज आणि खर्च ची परतफेड सूचना प्राप्त झाल्याच्या तारखेपासून ६० दिवसांच्या आत चुकती करण्यास सांगितले

कर्जदार/हमीदार/गहाणदार यांनी सदरहू रक्कम चुकती करण्यामध्ये कसूर केलेली आहे म्हणून कर्जदार/हमीदार/गहाणदार आणि सर्वसाधारण जनतेस याद्वारे सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकर्त्यांनी त्यांना प्रदान केलेल्या शक्तींचा वापर करून सदरहू अधिनियमाचे कलम १३ चे उप-कलम (४) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ अन्वये ह्या २९ **ऑगस्ट, २०२४** रोजी यात याखाली वर्णन केलेल्या मिळकतीचा कब्जा घेतलेला आहे.

विशेषत: कर्जदार/हमीदार/गहाणदार आणि सर्वसामान्य जनता यांना याद्वारे सावधान करण्यात येते की, त्यांनी सदरहू मिळकतीच्या देवघेवीचा व्यवहार करू नये आणि सदरहू मिळकतीवरील कोणताही देवघेवीचा व्यवहार हा पंजाब नॅशनल बँकेच्या रु. २१,३१,०७५/ – (रुपये एकवीस लाख एकतीस हजार पंच्याहत्तर मात्र) रोजीस ३०.०४.२०१९ आणि संपूर्ण प्रदानापर्यंत त्यावरील पुढील व्याज आणि प्रभाराच्या भाराअधीन राहील. तारण मत्तेच्या विमोचनासाठी उपलब्ध वेळेत सदर ॲक्टच्या कलम १३ च्या उप-कलम (८) च्या तरतुदी अन्वये कर्जटागंचे लक्ष ठोधले जाते

स्थावर मिळकतीचे वर्णन

फ्लॅट क्र. २०१, २रा मजला, पार्क व्ह्यू इमारत. क्र. २ सीएचएस लि., प्लॉट क्र. २४ एचडीएफसी हाऊस समोर, अजित ग्लास रोड, अमृत नगर समोर एमएमआरडीए गार्डनसमोर, जोगेश्वरी (पूर्व),

दिनांक : २९/०८/२०२४ ठिकाण: जोगेश्वरी (पश्चिम) प्राधिकृत अधिकारी पंजाब नॅशनल बँक



सीआयएन: एल६३०९०एमएच२००६पीएलसी१६१११४ नोंदणीकृत कार्यालय: सी/७०६, प्रमुख प्लाझा, होली फॅमिली चर्चच्या समोर, चकाला, अंधेरी पूर्व, मुंबई - ४०० ०९९. दूर. +९१-२२-६१०४३७००

ईमेल : ir@jfll.com वेबसाईट : www.jfll.com व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (व्हिसी)/अदर ऑडिओ-व्हिज्युअल मिन्स (ओएव्हीएम) मार्फत आयोजित केल्या जाणाऱ्या १८ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना

याद्वारे सचना देण्यात येते की, एजीएम निमंत्रणाच्या सूचनेत मांडलेले कामकाज करण्याकरिता कंपनी अधिनियम, २०१३ (''अधिनियम'') च्या तरतुदी आणि त्याअंतर्गत बनवलेले नियम आणि सेबी (लिस्टींग ऑब्लिगेशन्स अँड डिस्कलोजर रिक्वायरमेंटस) रेग्युलेशन्स २०१५ (''लिस्टींग रेग्युलेशन्स'') सहवाचता निगम व्यवहार मंत्रालय, भारत सरकार (''एमसीए'') ने जारी केलेली ८ एप्रिल, २०२० दिनांकित जनरल सर्क्युलर क्र. १४/२०२०, १३ एप्रिल, २०२० दिनांकित जनरल सर्क्युलर क्र. १७/२०२०, ५ मे, २०२० दिनांकित जनरल सर्क्युलर क्र. २०/२०२० आणि ह्याबाबत जारी केलेली त्यानंतरची सर्क्युलर्स अलिकडेच २५ सप्टेंबर, २०२३ दिनांकित जनरल सर्क्युलर क्र. ०९/२०२३ (एकत्रित "एमसीए सर्क्युलर्स") आणि १५ जानेवारी, २०२१ दिनांकित सेबी सर्क्युलर क्र. सेबी/एचओ/सीएफडी/ सीएमडी२/ सीआयआर/पी/२०२२/६२, ०५ जानेवारी, २०२३ दिनांकित सेबी सर्क्युलर क्र सेबी/एचओ/सीएफडी/पीओडी-२/पी/सीआयआर/२०२३/४ आणि ७ ऑक्टोबर २०२३ दिनांकित सेबी सर्क्युलर क्र. सेबी/एचओ/सीएफडी/सीएफडी-पीओडी-२/पी/सीआयआर/२०२३/१६७ सहवाचता ११ जुलै, २०२३ दिनांकित मास्टर सर्क्युलर क्र. सेबी/एचओ/सीएफडी/पीओडी२/ सीआयआर/पी/२०२३/१२० (एकत्रित ''सेबी सर्क्युलर्स'') च्या अनुपालनात जेट फ्रेट लॉजिस्टीक्स लिमिटेड (''कंपनी'') च्या सभासदांची <mark>१८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (''एजीएम'') (शनिवार, २१ सप्टेंबर,</mark> २०२४ रोजी स. ११.३० वा. (भाप्रवे) व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (''व्हीसी'')/अदर ऑडिओ-व्हिजयुअल मिन्स (''ओएव्हीएम'') मार्फत होणार आहे.

सदर सर्क्युलर्सच्या अनुपालनांत, ज्यांचे ई-मेल ॲड्रेसेस कंपनीच्या रजिस्ट्रार अँड शेअर ट्रान्स्फर एजंट/डिपॉझिटरीजकडे नोंदवले आहेत त्या सभासदांना इलेक्ट्रॉनिक माध्यमातन ३० ऑगस्ट, २०२४ रोजी अन्य गोष्टींसह ई-व्होटींग तपशील असलेली १८ व्या एजीएमची सूचना आर्थिक वर्ष २०२३-२४ साठीच्या वार्षिक अहवालासहीत पाठवली आहे. आर्थिक वर्ष २०२३-२४ साठी वार्षिक अहवाल सह एजीएमची सूचना कंपनीची वेबसाईट <u>www.jfll.com</u> वर आणि एक्सचेंजची वेबसाईट म्हणजेच बीएसई लिमिटेडची <u>www.bseindia.com</u> येथे आणि सीडीएसएल (रिमोट ई-व्होटींग सुविधा पुरवण्यासाठी एजन्सी) वेबसाईट www.cdslindia.com वर देखील उपलब्ध असेल. सभासदांना पुढे कळवण्यात येते की, ई-व्होटींगची सुरूवात बुधवार, १८ सप्टेंबर, २०२४ रोजी स. ९.०० वा. पासून शुक्रवार, २० सप्टेंबर, २०२४ च्या सं. ५.०० वा. पर्यंत चालेल.

कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १०८ सहवाचता वेळोवेळी सुधारित कंपन्यांचे (व्यवस्थापन आणि प्रशासन)/नियम, २०१४ चा नियम २०, सेबी (लिस्टींग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस) रेग्युलेशन्स, २०१५ (''सेबी लिस्टींग रेग्युलेशन्स'') च रेग्युलेशन ४४ आणि दी इन्स्टिट्युट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडियाने जारी केलेल्या सर्वसाधारण सभावरील सेक्रेटरीअल स्टॅंडर्ड-२ च्या अनुपालनांत कंपनीला तिच्या सभासदांना एजीएममध्ये संमत करण्याच्या प्रस्तावित सर्व ठरावांवर इलेक्ट्रॉनिक स्वरूपात मत देण्याचा त्यांचा अधिकार वापरण्याकरिता सुविधा पुरवतांना आंनद होत आहे. कंपनीने रिमोट ई-व्होटींग मार्फ त मतदानाची सुविधा देण्यासाठी, व्हीसी/ओएव्हीएम मार्फत एजीएममध्ये सहभागी होण्यासाठी व एजीएममध्ये ई-व्होटींग सुविधा पुरवण्यासाठी एनएसडीएलला नेमले आहे. रिमोट ई-व्होटींग/एजीएममध्ये ई-व्होटींग मार्फत मतदानाचे अधिकार कट-ऑफ डेट रोजीस कंपनीच्या भरणा झालेल्या समभाग भांडवलातील त्यांच्या हिश्श्याच्या प्रमाणात असतील

संबंधित माहिता खालालप्रमाण:			
०२४ रोजी स.			
२०२४ रोजी सं.			
२०२४			

डी) सभासदांनी कृपया ध्यानात ठेवावे की:

i) शुक्रवार, २० सप्टेंबर, २०२४ रोजी सं. ५.०० वा. नंतर मतदानासाठी सीडीएसएलकडून रिमोट ई-व्होटींग मॉड्युल निष्क्रिय केलं जाईल. ii) ज्या सभासदांनी रिमोट ई-व्होटींग मार्फत आधीच त्यांचे मत दिले असेल रे एजीएमला हजर राहू शकतील परंतु पुन्हा त्यांचे मत देण्यास हक्कदार नसतील.

सभासदांनी इलेक्ट्रॉनिक व्होटींग सिस्टीम मार्फत एजीएमच्या सूचनेत मांडलेल्या कामकाजावर रिमोटली किंवा एजीएममध्ये त्यांचे मत देण्याची संधी असेल. ज्या व्यक्तीने नाव कट-ऑफ डेट रोजीस सभासदांच्या नोंदवहीत किंवा डिपॉझिटरीजनी ठेवलेल्या लाभार्थी मालकांच्या नोंदवहीत असेल ती रिमोट ई-व्होटींग/एजीएममध्ये ई-व्होटींगची सुविधा वापरण्यास हक्कदार असेल. डिमटेरिअलाईज्ड स्वरूपात, प्रत्यक्ष स्वरूपात शेअर्स धारण करणाऱ्या सभासदांसाठी आणि ज्यांनी त्यांचे ईमेल ॲड्रेसेस नोंदवले नाहीत अशा सभासदांसाठी रिमोटली किंवा एजीएममध्ये मतदानाची पध्दत एजीएम निमंत्रणाच्या सूचनेत दिलेली आहे. जी व्यक्ती कट-ऑफ डेटच्या वेळी कंपनीची सभासद नसेल तीने ही सूचना फक्त माहितीसाठी दिल्याचे समजावे.

प्रत्यक्ष स्वरूपात शेअर्स धारण करणारी कोणतीही व्यक्ती आणि बिगर-वैयक्तिक भागधारक ज्यांनी ई-मेल मार्फत सूचना पाठवल्यानंतर कंपनीचे शेअर्स संपादित करून कंपनीची सभासद बनली आणि कट-ऑफ डेट रोजीस शेअर्स धारण करत असेल ती helpdesk.evoting@cdslindia.com येथे किंवा इश्श्युअर/आरटीएला एक विनंती पाठवून आधीच सीडीएसएलकडे नोंदणीकृत असाल तर तुमचे मत देण्यासाठी तुम्ही तुमचा सध्याचा युजर आयडी आणि पासवर्ड वापरू शकता.

डिमॅट स्वरूपात रोखे धारण करणारे वैयक्तिक भागधारक आणि सूचना पाठवल्यानंतर कंपनीचे शेअर्स संपादित करून कंपनीचे सभासद बनवलेले आणि कट-ऑफ डेट रोजीस शेअर्स धारण करणाऱ्यांनी ''सीडीएसएल ई-व्होटींग सिस्टीम करिता मार्ग'' अंतर्गत एजीएमच्या सूचनेत दिलेली पध्दत अनुसरावी

कंपनीच्या संचालक मंडळाने ई-व्होटींग प्रक्रियेसाठी तपासणी अधिकारी म्हणून मे. पारिख अँड असासिएटस, व्यावसायीक कंपनी सेक्रेटरी (पीसीएस: १२२८) यांनी नियुक्ती केली

व्हीसी/ओएव्हीएम मार्फत एजीएमला हजर राहण्याच्या किंवा एजीएम पूर्वी/मध्ये ई-व्होटींग संबंधातील कोणत्याही चौकशीसाठी सभासदांनी <u>helpdesk.evoting@cdslindia.com</u> वर एक विनंती पाठवावी किंवा टोल फ्री क्र. १८००-२१-०९९११ वापरावा किंवा श्रीमती . अनमोल अश्विन पटणी, कंपनी सेक्रेटरी, जेट फ्रेट लॉजिस्टीक्स लिमिटेड, दू.क्र. +९१-२२-

६१०४-३७०० किंवा ई-मेल: <u>ir.jfll.com</u> वर ईमेलने संपर्क साधावा. डिपॉझिटरी म्हणजेच एनएसडीएल आणि सीडीएसएल मार्फत लॉगीनशी संबंधित कोणत्याही तांत्रिक समस्यांसाठी डिमॅट स्वरूपात रोखे धारण करणाऱ्या वैयक्तिक

लॉगईन टाईप	हेल्पडेस्क तपशील
एनएसडीएल कडे डिमॅट स्वरूपात रोखे धारण करणारे वैयक्तिक भागधारक	लॉगईन मध्ये कोणत्याही तांत्रिक समस्या असलेले सभासद evoting@nsdl.co.in येथे एक विनंती पाठवून किंवा टोल- फ्री क्र. ०२२-४८८६-७००० व ०२२-२४९९-७००० वर
	कॉल करून एनएसडीएल हेल्पडेस्क शी संपर्क साधावा.
सीडीएसएल कडे डिमॅट स्वरूपात रोखे धारण करणारे वैयक्तिक भागधारक	लॉगईन मध्ये कोणत्याही तांत्रिक समस्या असलेले सभासद् helpdesk.evoting@cdslindia.com येथे एक विनंती पाठवून किंवा टोल-फ्री क्र. १८०० २१ ०९९११ वर कॉल करून सीडीएसएल हेल्पडेस्कशी संपर्क साधावा.

जेट फ्रेट लॉजिस्टीक्स लिमिटेडसाठी सही/-

अनमोल अश्विन पटणी ठिकाण : मुंबई कंपनी सेक्रेटरी दिनांक : ०१ सप्टेंबर, २०२४